

तत्त्वचिंतन

ग्रंथकःयांची इतर पुस्तके

Economics of Post-War India (Hind Kitabs)

Economics of Cabinet Delegation's Proposals (Hind Kitabs)

From Hyperinflation to Devaluation (Hind Kitabs)

Modern Banking in India (Kamala Publishing House)

परदेशी व्यापारी वैका व त्यांचे व्यवहार (हिंद किताबें)

परदेशी केंद्रीय वैका व नाणे बाजार (प्रोग्रेसिव्ह कार्पोरेशन)

प्रा. सी. एन्. वकिल यांचे सहकार्यानें

Currency & Prices in India (Longmans)

Tatva Chintan.

तत्त्व-चिंतन

लेखक

सुमंत मुरंजन

Sumanth Muranjn

मुमुक्षु

क म ला प ब्लि शिं ग हा उ स

मुं बई ४ फिर, मेरा ।

किंमत तीन रुपये. ०




IAS, Shimla

MR 181.4 M 931 T



00055437

MR
181.4
M 931 T



प्रथमावृत्ति
आगस्ट १९५६

1956

मुद्रक : वि. पु. भागवत, मौज प्रिंटिंग ब्यूरो, खटाववाडी, मुंबई ४
प्रकाशक : एम्. हताळकर, कमला पब्लिशिंग हाउस, मुंबई ४

PREFACE

1. As years rolled by in the Sydenham College, a conviction grew on me that it is not wise or fair that young people should leave the portals of the University without at least an outline in their minds of the ethics and philosophy of life. In 1951-52, I embarked on an experiment in the Sydenham College to which in pursuance of a hint thrown out by the Radhakrishnan Commission on University Education I gave the not quite accurate name, "Silent Meditation".

2. The First Year Class was deliberately selected for the Experiment as the most indubitable test of its success or failure. Once a week, I appeared before and presented to the Class according to the sequel indicated in this book one idea in the simplest possible language. There followed an interlude of five minutes' silence after which I left the Class. The boys and girls most of them between the ages of 15 and 17 were expected to think over the idea for the rest of the day and record in a special notebook maintained for the purpose whatever they thought and felt on the subject.

3. At the end of the academic year, the books were delivered to me for perusal and return. It was a satisfaction to me that about one hundred and fifty books used to be so delivered at a time and a still deeper satisfaction to note the obviously keen interest and intelligence reflected in the observations made. After an experiment of five years, all doubts about the success and significance of this institution of the Sydenham College disappeared.

4. My eight months' visit to the United States gave me the leisure and mental peace to arrange and write down the whole course of Silent Meditation. Many American friends showed keen appreciation of the venture and its potentialities. The Experiment itself was always conducted in English. But I chose to write it in Marathi, my own mother-tongue, as I felt it presumptuous to seek to enrich a language already rich beyond compare.

5. With hardly any pretensions to the study or knowledge of ethics, psychology or metaphysics, I am not free from a sense of guilt at the intrusion. Among many philosophy friends who examined the manuscript I owe my deepest gratitude to Tarkatirtha Laxman Shastri Joshi and Prof. M. P. Rege of Bombay College who made many valuable suggestions, and to Prof. P. S. Rege for piloting the book through the press.

22nd April, 1955
Sydenham College
Bombay.

S. K. Muranjan

प्रस्तावना

सिडनहॅम कॉलेजमध्ये अंव्यापन करीत असतां जसजशीं वर्षे जाऊ लागलीं तसतशी माझी अशी दृढ समजूत होऊ लागली कीं जीवन-विषयक नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची निदान रूपरेपा तरी विद्यापीठांतून वाहेर पडणाऱ्या आपल्या तस्ण-तस्णीना नसणे हें कांहीं रास्त आणि शाहाणपणाचें नव्हे. आणि म्हणून १९५१-५२ मध्ये विद्यापीठांतील शिक्षणासाठी नेमल्या गेलेल्या राधाकृष्णन् कमिशनच्या एका त्रुटित सूचनेचा आधार वेऊन मीं सिडनहॅम कॉलेजमध्ये एका प्रयोगाला सुरुवात केली; या प्रयोगाला तितकेसे अन्वर्थक नसलेले 'शांत ध्यान' असें नांव मीं दिले.

या प्रयोगाची खरी यशस्विता अजमाविष्यासाठीं कॉलेजांतील प्रथम वर्गांचा वर्ग मुद्राम निवडण्यांत आला. आठवड्यांतून एकदां या वर्गापुढे जाऊन प्रस्तुत पुस्तकांत दर्शविलेल्या क्रमाने शक्य तितक्या सोऱ्या भाषेत विद्यार्थ्यापुढे मी एक विचार ठेवीत असें. पांच मिनिटे सर्वांनी शांतता पाळल्यानंतर मी वर्गाच्या वाहेर जाई. पंधरा ते सतरा वयाच्या गटांत असणाऱ्या या मुलामुलींनीं दिलेल्या विचारावर संबंध दिवस मनन करून आपणांला त्यासंवंधीं काय वाटते ते एका वेगळ्या वर्हीत नोंदून ठेवावयाचे असा क्रम मीं लावून दिला.

वर्षाच्या शेवटीं या व्ह्या माझ्याकडे देण्यांत येत व मी त्या वाचून परत करीं. समाधानाची गोष्ट ही कीं अशा रीतीने निदान दीडदें तरी व्ह्या माझ्याकडे येत आणि त्याहूनही समाधानाची गोष्ट म्हणजे या व्ह्यांत सहज दिसून येणारी उल्कट जिज्ञासा आणि बुद्धिमत्ता. पांच वर्षे हा प्रयोग केल्यानंतर त्यासंवंधींच्या माझ्या सर्व शंकांचा निरास झाला.

गतवर्षी आठ महिने अमेरिकेत भेटीसाठीं गेले असतांना जी फावती आणि मानसिक स्वास्थ्य मला लाभले त्यामुळे 'शांत ध्यानाचा' हा अभ्यासक्रम मी नीटपणे जुळवून लिहूं शकले. हा एकंद्र प्रयोग आणि त्याचे संभाव्य परिणाम यांचिपर्यां माझ्या कित्येक अमेरिकन मित्रांनी वरीच आस्था दाखविली. प्रयोग अर्थात् नेहमीं इंग्रजींत होई. परंतु तो इंग्रजी-

सारख्या व्याधींच कल्पनातीत समृद्ध असलेल्या भावेत मांडण्याचा उपद्रव्याप करण्यापेक्षां माझ्या मानुभाषेत-मराठींत-मांडणे मला अधिक पसंत पडले.

नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि अव्यात्म यांचा तसा विशेष अभ्यास किंवा ज्ञान मजपाशीं नसल्यामुळे या प्रांतांत शिरतांना मी एकादीच्यात तर करीत नाहीं अशी मला भीति वाटते. ज्या माझ्या तत्त्वज्ञानी मित्रांनी प्रस्तुत पुस्तकाचे हस्तलिखित वाचून पाहिले आणि महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या त्यांच्यांत तर्कीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि प्रा. म. पु. रेंग यांचा तसेच पुस्तक-छपाईच्या कामीं प्रा. पु. शि. रेंग यांनी जें बहुमोल साहाय्य केले त्यावदल त्यांचा प्रामुख्याने उहेऱेक करावयाला पाहिजे.

२२ एप्रिल १९५५
सिडनहॅम कॉलेज, मुंबई १

सुमंत मुरंजन

अनुक्रम

१ मानवी जीवनाचें कोडें	१
२ विश्व कसें आहे ?	२
३ जडाच्या नंतर जीव अस्तित्वांत आला काय ?	३
४ विश्वाच्या बुडाशीं किती सत् वस्तु संभवतात ?	४
५ जडाद्वैती विकासवाद : जीवाची उत्कांति कशी झाली	५
६ विकासवाद : (१) एका प्राणिवर्गापासून दुसरा प्राणिवर्ग कसा निघूं शकतो	६
७ विकासवाद : (२) एका पिढींत घडलेल्या फरकांना पिढीजात सातल्य कसें लाभतें	७
८ विकासवादावर आक्षेप	८
९ जडसृष्टि म्हणजे जात्याचें मानसच काय ? आत्मनिष्ठ (आंतरिक) अद्वैतवाद	९
१० जडसृष्टि नाहीं तर जाता किंवा मानस तरी आहे कशावरून ?	११
११ मानसशास्त्र म्हणजे शरीरशास्त्राचीच शाखा आहे काय ?	१२
१२ शरीरक्रियाकेंद्रित मानसशास्त्र आणि भावना-विचार	१४
१३ आचार व शरीरक्रियाकेंद्रित मानसशास्त्रावरील आक्षेप	१६
१४ प्रकट व गृद्ध संज्ञाप्रवाह आणि त्यांचे द्वंद्व	१८
१५ अज्ञात मानसाचे व्यापार : (१) मनोविकृति	२०
१६ अज्ञात मानसाचे व्यापार : (२) देहभावांचे उदात्तीकरण	२१
१७ अज्ञात मानसाचे व्यापार : (३) स्वप्ने	२२
१८ द्विधा संज्ञाप्रवाह : आक्षेप	२३

१९ प्राग्-अनुभवाशिवाय ज्ञान अशक्य ? आणि आत्मा-मानसा- शिवाय प्राग्-अनुभव अशक्य ?	२४
२० मुख्य प्राग्-अनुभव कोटी : (?) काल	२५
२१ मुख्य प्राग्-अनुभव कोटी : (२) दिशा	२६
२२ मुख्य प्राग्-अनुभव कोटी : काल व दिशा ह्यांचें अभिन्नत्व	२७
२३ मुख्य प्राग्-अनुभव कोटी : (३) कार्यकारणाच्चा नियम	२८
२४ आणखी कांहां प्राग्-अनुभव कोटी	२९
२५ मानवी ज्ञानाच्या परिसीमा—गणितशास्त्र कसें शक्य आहे ?	३०
२६ अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्या :	
(१) बुद्धि वा प्रज्ञा	३२
२७ अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्या :	
(२) अनुभूति—प्रत्यक्ष अनुभूति	३३
२८ अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्या :	
(३) साक्षात्कार	३४
२९ मानसाचें अज्ञात सामर्थ्य	३५
३० सृष्टिविकास घ्येयानुसारी वा उद्देशानुसारी आहे काय ? विकासवादाचें उत्तर	३६
३१ सृष्टिविकास घ्येयानुसारी वा उद्देशानुसारी आहे काय ?	३८
३२ वहुल्वाद—अहंभाव, जडसृष्टि, शिव, सौंदर्य	३९
३३ सत्य ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना	४०
३४ सौंदर्य ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना	४२
३५ शिव ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना	४३
३६ नृशंसता, कुरुपता व असत्य ह्या सत् वस्तु आहेत काय ?	४४

३७ शिवान्नी कसोटी :	(१) महाजन—वा महाग्रंथअधिकारवाद	४६
३८ शिवान्नी कसोटी :	(२) सद्सद्विवेक बुद्धीचा कौल	४८
३९ शिवान्नी कसोटी :	(३) सुखवाद	५०
४० शिवान्नी कसोटी :	(४) इंद्रियसंयम (दमन) वाद	५३
४१ शिवान्नी कसोटी :	(५) विकासवादी सुखवाद	५५
४२ शिवान्नी कसोटी :	(६) आंतिम साध्य	५७
४३ जड, जीव, सत्य, सौंदर्य, शिव		६०

SUMMARY OF CONTENTS

- The Puzzle of Mind & Matter.
The Emergence of Physical Universe.
Place of Life in the Material Universe.
Five Theories of Mind-Matter Relationship.
Materialistic Monism and Evolution of Life.
Evolutionism—(i) Evolution of Different Species.
Evolutionism—(ii) Mechanism of Heredity.
Objections to Evolutionism.
Subjective Idealism.
Is there a Mind or Mental Substance ?
Is Psychology a Branch of Physiology?
Behaviourism and Mental States.
Nature of Human Conduct and Objections to Behaviourism.
Conflict of the Conscious and Unconscious.
Behaviour of the Unconscious—(i) Mental Abnormalities.
Behaviour of the Unconscious—(ii) Sublimation.
Behaviour of the Unconscious—(iii) Dreams.
Can Mind be divided into Conscious and Unconscious ?
Possibility of Experience without A Priori Knowledge and A priori Knowledge without Selfhood ?
A Priori Categories—(i) Time.
A Priori Categories—(ii) Space.
A Priori Categories—(iii) Time-Space.
A Priori Categories—(iv) Causality.
Some Other A Priori Categories.
Knowledge—How is Mathematics Possible?
Three Levels of Knowledge—(i) Intellect.
Three Levels of Knowledge—(ii) Intuition.
Three Levels of Knowledge—(iii) Transcendental Experience.
Yogic Powers.
Is Nature Teleological ? Answer of Evolutionism.
Teleology and Moral Contradictions.
Pluralism—Mind, Matter, Truth, Beauty, and Goodness?
Is Truth Objective Reality or Subjective Delusion?
Is Beauty Objective Reality or Subjective Delusion?
Is Good Objective Reality or Subjective Delusion?
Are Evil, Ugliness and Error Real?
Standard of Moral Judgment—(i) Authority
Standard of Moral Judgment—(ii) Conscience.
Standard of Moral Judgment—(iii) Hedonism.
Standard of Moral Judgment—(iv) Self-Conquest
Standard of Moral Judgment—(v) Evolutionary Hedonism.
Standard of Moral Judgment—(vi) Summum Bonum.
Unity of Mind, Matter, Truth, Beauty and Goodness.

मानवी जीवनाचे कोडे



जगाच्या बुडाशीं निदान दोन स्वतंत्र सत् वस्तु असाव्यात असें सर्वसाधारण माणसास पटण्यासारखें दिसतें.

एक—आपण म्हणजे ज्ञाता. ह्या ज्ञात्यास मन, आत्मा किंवा केवळ संज्ञाप्रवाह अशींहि नांवें देतां येतील.

दुसरे—आपल्या सभोवतालचे विश्व अथवा जडसृष्टि. आपले शरीर जडसृष्टीचाच भाग आहे हें निराळे सांगावयास नकोच. हें विश्व आपल्या मनाच्या, आत्म्याच्या किंवा संज्ञाप्रवाहाच्या ज्ञानाचा विषय म्हणजे ज्ञेय होय.

*Nature, Mind and Modern Science—E. E. Harris
(George Allen & Unwin), Pp. 43-51.*



विश्व कसे आहे ?



प्रकाशाच्या किरणास पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यास १ सेकंद इतका वेळ लागतो. ज्या अवकाशाच्या पोकळींत पृथ्वी आहे त्या विश्वभोवतीं प्रदक्षिणा करावयाची म्हटलें तर त्या किरणास १०,००० कोटी वर्षे लागतील !

पृथ्वीच्या पाठीवरील समुद्रकिनाऱ्यावर जितके वाळूचे कण आहेत तितके ह्या अफाट अंतराळांत पृथ्वीसारखे गोलक अथवा तरे आहेत. त्याशिवाय ज्या वायुमय पुंजक्यांतून (Nebula) पृथ्वी आणि इतर गोलक निर्माण झाले तसले कोऱ्यवधि पुंजके आहेत ते निराळेच.

ज्या गोलकमालांशीं म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि इतर १०-११ ग्रहांशीं आपला प्रत्यक्ष संवंध येतो ती माला इतर मालांच्या काळ-मानानें अगदीं अलीकडील आहे. दोन ग्रह किंवा गोलक जखर तेवढे जवळ आल्याशिवाय आपल्यासारखी ग्रहमाला अस्तित्वांत येत नाहीं. अशा तन्हेनें दोन गोलक जवळ येण्याचा संभव इतका थोडा आहे कीं, कोऱ्यवधि ग्रहमालांना भेट दिल्यावरसुद्धां ज्यावर आपणास परिचित असलेला जीव उत्पन्न होणे शक्य आहे अशी एखादीच ग्रहमाला सांपडेल.

Philosophical Aspects of Modern Science—C. E. M.

Joad (George Allen & Unwin), Pp. 53-55.

The Mysterious Universe—Sir James Jeans
(Cambridge University Press).

‘जडाच्या नंतर जीव अस्तित्वांत आला काय ?



सुमारे साठ कोटी ते सहा कोटी वर्षांपूर्वीं समुद्रांत प्राथमिक अवस्थेत ग्राणी व जीव दिसूळ लागले. पृथ्वी अविक थंड झाल्यावर जीव जमिनीवर वावरूळ लागला. १० लक्ष वर्षांपूर्वीं हल्ळीच्या मानवजातीचा ‘नींडरथाल’ पूर्वज जन्मला. चार हजार वर्षांपूर्वीं माणसाने रानटी अवस्थेतून बाहेर पाऊल टाकले असें दिसते.

सूर्यांतील जळण संपल्यावर अथवा पृथ्वीच्या पोटांतील तीस मैलांच्या खालीं आढळणारा अग्नि विझल्यावर पृथ्वीवर मनुष्य-जीवन अशक्य होईल व माणूस नष्ट होईल.

कोपर्नीकसने पृथ्वी किती क्षुद्र आहे तें सिद्ध केले. डार्विनने माणूस किती क्षुद्र जीव आहे हें सिद्ध केले. अलीकडच्या मानसशास्त्राने माणसास मन किंवा आत्मा नाहीं हें सिद्ध करण्याचा चंग वांधला आहे ! स्वतःला अवास्तव महत्त्व देण्याच्या भावनेने पछाडलेला माणूस आत्मा, ज्ञान, मानस, ईश्वर अशा निर्मूल कल्पनांचा खेळ मांडीत असेल काय ?



विश्वाच्या वुडाशीं किती सत् वस्तु संभवतात ?



सर्वसाधारण माणूस निदान व्यवहारांत तरी जडसृष्टि आणि मानस अथवा जीवसृष्टि अशा दोन सत् वस्तु मानतो. हें द्वैती मत होय.

कांहीं भौतिक शास्त्रज्ञांच्या मते जडसृष्टि आणि आत्मा अथवा जीव हा भेद भ्रममूलक आहे. जीव अथवा मानस हें जडापासूनच उत्पन्न झालेले असून तें जडाचाच एक प्रकार आहे. ह्या मतास जड-अद्वैती ही संज्ञा सार्थ दिसते.

तिसरे मत असें संभवते कीं, ज्यास आपण जडसृष्टि समजतों ती केवळ मनाचीच निर्मिति होय. ह्या मतास आत्मनिष्ठ अथवा आंतरिक अद्वैतवाद अथवा विज्ञानवाद हें नांव शोभण्यासारखें आहे.

चवर्थे मत असें कीं, जडसृष्टि आणि जीवसृष्टि ह्यांच्या वुडाशीं अज, अव्यय आणि अक्षर असें चित्स्वरूप ब्रह्म आहे. हा अद्वैती ध्येयवाद होय.

ह्या सर्वांहून भिन्न असें पलीकडचे एक असें पांचवे मत संभवते कीं, विश्वांत जडता आहे; मानस आहे; आणि त्यांच्यावरोवर सत्य, शिव, सौंदर्य, किंवद्दुना नृशंसता, कुरुपता हींहि आहेत. हा वहुत्ववाद होय.

*Matter, Life & Value—C. E. M. Joad
(Oxford University), Pp. 375-392.*

जडाढूती विकासवादः जीवाची उत्क्रांति कशी झाली ?



जडापासून जीव उत्पन्न होणे कसें शक्य आहे? पृथ्वी वायु-मय गोल असतांनादेखील जीव अस्तित्वांत असणे शक्य आहे कीं नाहीं? जड आणि जीव हे प्रारंभी निराळे असले तर त्यांचे मीलन कसें शक्य आहे? हे प्रश्न वाजूला ठेवले आणि जीव पाण्यांत प्राथमिक अवस्थेत अस्तित्वांत आला असें गृहीत धरले तर मनुष्यप्राण्याच्या अवतारापर्यंतची उत्क्रांति केवळ विकासानें होऊं शकते असें एक मत आहे.

विकासवाद प्राणिशास्त्रांत विशेष महत्वाचा असला तरी त्याची विचारसरणी इतर ज्ञानक्षेत्रांत फार सुफलदायी ठरलेली आहे. भाषा, नीतिप्रचार, धर्मप्रचार, कायदे, सामाजिक स्थित्यंतरे वगैरे अनेक क्षेत्रांत विकासवादानें सुसंबद्धता व सुगमता आणली आहे. संगतवार शास्त्रीय मांडणी, स्थित्यंतराचा कालानुक्रम वगैरे ह्या विचारसरणीचींच सुफले होत.

प्राणिशास्त्रक्षेत्रांत विकासवादाला पुढील प्रश्नांची उत्तरे देणे भाग आहे:—



विकासवाद : (१) एका प्राणिवर्गासून दुसरा प्राणिवर्ग कसा निघूं शकतो ?



एक मत असें आहे की, प्राण्यांची संख्या अमर्याद वाढती असल्यामुळे जीवनकलह अस्तित्वांत येतो. ह्या जीवनकलहांत कांहीं प्राण्यांच्या शरीरांत सतत प्रयत्नामुळे फरक घडून येतात. ज्यांच्या शरीरांतील फरक जीवनास अनुकूल म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीस अनुरूप असतात ते प्राणी तग धरून राहतात व त्यांची संख्या वाढते. झाडांच्या शेंड्यावरचीं पाने खाण्यास उपयोगी पडणारी जिराफांची लांवट मान, उड्या मारण्यास उपयुक्त असे पुढील टणक व मागील लवचिक असे मांजराचे पाय हीं अनुकूल फरकांचीं उदाहरणे होत. ज्या प्राण्यांच्या शरीरांत अनुकूल फरक घडत नाहीत ते पृथ्वीतलावर नष्ट होतात आणि हाडांच्या अवशेषांत कधीं कधीं दृष्टीस पडतात.

ह्यावर एक शंका येणे साहजिकच आहे: किंचित् फेरबदला-पासून जर नवे प्राणिवर्ग उत्पन्न होतात तर निकटच्या दोन वर्गांना सांधणारे मधले वर्ग कां दिसत नाहीत? ह्याला एक उत्तर संभवतें: पायरीपायरीने नवे वर्ग अस्तित्वांत आले असें मानण्यापेक्षां निसर्गांच्या राज्यांत मंडूकप्लुतिन्यायानें क्रांति घडून येत असावी. अथवा पायरीपायरीने होणारे फरक व मंडूकप्लुतिन्यायानुसार फरक अशा दोनहि मार्गांनीं उल्कांति होत असते.

*The Outline of History—H. G. Wells
(Cassel & Co.), Pp. 11-56.*

विकासवाद : (२) एका पिढींत घडलेल्या फरकांना पिढीजात सातत्य कसें लाभतें ?



वर दर्शविल्याप्रमाणे पहिल्या प्रथम यद्यच्छेने अथवा प्रयत्नानें साध्य झालेल्या गुणांचे शरीरपेशींवर परिणाम घडतात व शरीरपेशीं-मार्फत नवे गुण संतरींत उत्तरतात, असें मानण्याकडे कळ होता. परंतु आईवापांसारखींच मुळे निपजत नाहींत, निपजलींच तर त्यांच्यांत अनुकूल-प्रतिकूल, सामाजिक-मानसिक वातावरणाचा पुष्कळच भाग असतो, हीं गोष्ट शाखज्ञांच्या नजरेंतून सुटली नाहीं.

चाळू शतकाच्या आरंभीं शरीरपेशी आणि प्रजोत्पत्तीच्या पेशी अगदीं अलग व स्वतंत्र असतात हा क्रांतिकारक शोध लागला. प्रयत्नसाध्य गुणांचा फार तर शरीरपेशींवर परिणाम घडतो. वालकांना ज्या प्रजोत्पत्तीच्या पेशींपासून जन्म मिळतो त्या पेशी आईवापांना त्यांच्या पूर्वजांपासून, पूर्वजांना त्यांच्या पूर्वजांपासून अशा स्वतंत्रपणेंच प्राप्त होतात. म्हणजे चाळू पिढींतील वालकांच्या संबंध शत-सहस्रावधि वर्षांपूर्वींच्या पूर्वजांशीं प्रत्यक्षरीत्या पोहोंचतो.

अलीकडे ह्या प्रजोत्पत्तीच्याहि पेशींचे पृथक्करण झाले आहे. त्यावरून संतरींत गुण आणि वैशिष्ट्ये ह्यांची पेशींतल्या सूक्ष्म पेशींची (chromosomes) संख्या व त्यांचा संगम ह्यांना अनुसरून ठराविक गणिताप्रमाणे करी वांटणी होते तें दिसून आले आहे.

प्रयत्नसाध्य गुणांचे सातत्य असें निकालांत निघाले. त्याबरोबर वातावरण आणि जीवनकलह ह्यांचे प्राणिशास्त्रांत अधिकच महत्त्व वाढले.

विकासवादावर आक्षेप



विकासवादाने वन्याच शास्त्रीय किंवद्दुना तत्त्वज्ञानांतील कोऱ्यांचा उलगडा केला आहे. परंतु त्यावरोवर न सुटलेलीं कोर्डीं-देखील तितक्याच, किंवद्दुना अधिक, महत्त्वाचीं आहेत हे विसरतां कामा नये.

मंदूकप्लुतिन्यायाप्रमाणे होणारे फरक घडून कां यावेत ? निसर्गाच्या राज्यांत दृष्टीस पडणारा वेफाट नाश आणि उधळ-पट्टी जरी कवूल केली तरी घडून येणारे फरक एकंदरीत प्रगतीच्या दिशेने कां घडतात ? प्रगति हा केवळ आभास मानला तरी ह्या फरकांच्या मागें जी एक दुर्दम्य जीवनासक्ति अगदीं मुंगीमाश्यां-पासून तों माणसापर्यंत दिसून येते तिचा उगम कोठून ? मानवी गर्भाचे चार तुकडे केले तरी प्रत्येक तुकऱ्यांतून संपूर्ण बालक कसें उत्पन्न होतें ? खोलीच्या मध्यावर हवेंत टांगलेली एका तज्हेची वनस्पति आपलीं मुळे भिंतीला वा इतर पदार्थाला कवटाळीपर्यंत कशी वाढवीत वाढवीत जाते ?

*Nature, Mind & Modern Science—E. E. Harris
(George Allen & Unwin), Pp. 203-207; 357-375.*



जडसृष्टि म्हणजे ज्ञात्याचें मानसच काय ? आत्मनिष्ठ (आंतरिक) अद्वैतवाद



मला पटणारें जडसृष्टीचें अस्तित्व म्हणजे माझ्या मनाचे वा इंद्रियांचे संस्कार व अनुभवच होत. अनुभव व संवेदना ह्यांच्या ज्ञानापलीकडचे ज्ञान मला होणे कसें शक्य आहे ? पर्यायानें माझ्यावर घडलेल्या अनुभवांना वा संवेदनांनाच मी जडसृष्टि असें समजण्याची चूक करीत असतों.

गुलावाचे फूल म्हणजे काय ? माझ्या ढोळ्यांत भरलेला आकार व रंग, माझ्या नाकांत उठलेले सुवासाचे तरंग, माझ्या बोटास जाणवत असलेले मार्दव वैगेरे संवेदनाच होत. ह्या संवेदनांच्या पाठीमागें गुलाव ही सत् वस्तु आहे असें छातीठोकपणे सांगण्याचा कसा आविकार पोहोंचतो ?

दोराचा सर्प दिसणे, स्वप्नांत जागृतीचे व्यवहार अनुभविणे, रातांधास रंग न दिसणे वैगेरे अनुभव आठवले कीं जडसृष्टि हा आपल्या मानसाचा वा इंद्रियांचाच खेळ नव्हे ना असा संशय येण्यास जागा मिळते.

ह्यावर कोणाला असा आक्षेप सुचेल कीं, मला एकट्यालाच जडसृष्टीचा अनुभव येतो असें नाहीं. इतर मानवांनाहि माझ्या-सारखाच वा जवळ जवळ माझ्यासारखाच अनुभव येतोच कीं नाहीं ? ह्या आक्षेपाला उत्तर मनोरंजक आहे. मला डोंगर, झाडे, घरे इत्यादिकांप्रमाणे जगांतील इतर माणसें हीं देखालि एक

संवेदनाच आहे. तेव्हां पुरावा म्हणून इतर माणसांची म्वाही मला काय कामाची ?

तात्पर्य : जगांत सत् वस्तु असेल तर ती माणसाचें मानस एवढीच; तीहि प्रत्येकाचें मानस एवढीच होय. जडसृष्टि, जडता हा निवल भ्रम आहे.

आंतरिक अद्वैतवाद्यांना एका प्रश्नाचें उत्तर देणे जरा जडच जाईल. ज्ञात्याला या अर्थी ज्ञानाची जाणीव आहे त्या अर्थीं त्या ज्ञानाला कांहींतरी विषय हा असला पाहिजे. विविध विषय असल्याशिवाय संवेदना, अनुभव ह्यांचे विविधत्व कसें उत्पन्न होणार? ज्ञाता व ज्ञेय हा संबंध नष्ट करण्यास समाधियोग किंवा laughing gasच लागतो.

*The Mind and its Place in Nature—C. D. Broad
(Kegan Paul), Pp. 316-349.*
*Nature, Mind & Modern Science—E. E. Harris
(George Allen & Unwin), Pp. 140-44; 160-163.*



जडसृष्टि नाहीं तर ज्ञाता किंवा मानस तरी आहे कशावरून ?



‘मी’, ‘ज्ञाता’, ‘मानस’, वैगैरे शब्दप्रयोग केले जातात तेव्हां जडसृष्टीपेक्षां वेगळा ‘मी’, ‘ज्ञाता’, अशी सत् वस्तु आहे असा वोध होतो. परंतु विविध संवेदना, अनुभव वैगरेचे एकीकरण करणारी अशी सत् वस्तु आहे ह्याला खरोखरी पुरावा काय आहे ? सकाळपासून रात्रीपर्यंत वावरणारा ‘मी’ म्हणजे क्षणोक्षणीं उठणाऱ्या, संवेदना, अनुभव वैगैरे अनेक घटना नव्हेत काय ? त्या सर्व घटनांना ‘मी’, ‘मानस’ असें सामुदायिक नांव दिलें म्हणून त्यांच्या बुडाशीं एकमेव सत् वस्तु आहे हें कसें सिद्ध होतें ? माणूस झाँपीं गेला, पंचेंद्रियांचे व मज्जातंत्रंचे व्यवहार थांबले म्हणजे हा ‘मी’ कोठे असतो ? शिवाय कालचा ‘मी’ तोच आजचा ‘मी’ हें सिद्ध करण्यास काय पुरावा आहे ? ‘मी’ म्हणजे ‘मला’ एकामागून एक घडणाऱ्या संवेदना वा व्यापार ह्यापलीकडे कांहीं नाहीं असा अर्थ होतो.

तात्पर्य : जर जडसृष्टि नाहीं, तर नाहीं अशी विवंचना करावयास माणसाचे मानस तरी कोठे आहे ?

*Appearance & Reality—F. H. Bradley
(Oxford, Clarendon Press), Pp. 218-30.*



मानसशास्त्र म्हणजे शरीरशास्त्राचीच शाखा आहे काय ?



मानस किंवा आत्मा दिसत नाही. त्याचे मानवी शरीरांत स्थळ सांपडत नाही. माणसाचे देहभाव, भावना, विचार हे त्याच्या वर्तनावरूनच अजमावतां येतात. तेव्हां माणसाचे अनुभवास येणारे आचार व आचारासमवेत घडणाऱ्या शरीरक्रिया एवढाच विषय मानसशास्त्रांत येऊं शकतो असा आप्रह विसाच्या शतकांत वळावलेला आहे.

माणूस जन्मतःच आपल्यावरोवर कांहीं देहभाव आणीत असतो. उदाहरणार्थ, नुकतेंच जन्मलेले बालक उंचावरून पडले अथवा त्याच्या कानाजवळ मोठा आवाज केला तर भीतीचीं चिन्हे त्याच्या तोंडावर दिसतात. प्राणी व लहान मुले ह्यांचे निरीक्षण केल्यास मूळ देहभाव किंती व कशा प्रकारचे ह्यावर प्रकाश पडू शकतो. भूक, मैथुन व वात्सल्याचे मूळ जी लैंगिक प्रवृत्ति, आत्मसंरक्षण व जीवनासक्ति वैगैरे मूळदेहभाव सर्वमान्य होण्यासारखे दिसतात.

ह्या देहभावांची आणि विशिष्ट आचारांची जोडी कशी जमते तें पावळेंवळ्या प्रयोगावरून सिद्ध होतें. अन्न दाखवितांना धंटानाद कांहीं दिवस केला व नंतर अन्न न दाखवितां फक्त धंटानाद केला तर कांहीं दिवस तरी कुळ्याच्या तोंडांत लाळ गळतेच. माणसाचे देहभाव व त्यांना प्रेरक विषय ह्यांची जोडीहि मानवसमाजांत अशीच जमते. गणपति किंवा काळी ह्यांच्या मूर्ति खिथ्वन माणसास दाखविल्या तर कोणते देहभाव जागृत होतात ?

हिंदी समाजांत विलायती खींचा उघडा उरोभाग व विलायती समाजांत हिंदी खींच्या पायाच्या उघडच्या पोटन्या हा प्रकारांनी कोणते देहभाव जागृत होतात ?

तात्पर्य : देहभाव आणि आचारविचार ह्यांची जोड हा सामाजिक शिकवणीचा परिणाम होय.

Social Psychology—R. H. Thouless

(University Tutorial Press), Pp. 63-91.

The Psychology of Society—M. Ginsberg
(Methuen & Co.), Pp. 1-33.

How Our Minds Work—C. E. M. Joad
(Westhouse, London), Pp. 34-43.

John Dewey's Philosophy—Ratner
(Modern Library), Pp. 729-760.



शरीरक्रियाकेंद्रित मानसशास्त्र आणि भावना-विचार



ह्या आधुनिक मानसशास्त्रप्रमाणे भावना म्हणजे शरीराच्या असंख्य नलिकांत जे फेरवदल होतात त्यांची जाणीवच होय. श्वास, भरभर चालणे, रक्ताभिसरण वाढणे, हृदयाचे ठोके भरभर व जोगाने पडणे इत्यादि प्रकारांची जाणीव ही भयाची भावना होय. रक्ताचा संथ प्रवाह, हृदयाचे नियमित ठोके, मेंदूचे संथ व्यवहार ह्यांची जाणीव ही आनंदाची भावना होय. ह्या तर्कशास्त्रप्रमाणे दुःख झाले म्हणून मी रडत नाहीं; तर रडतो, अश्व पडतात म्हणून दुःख वाटते!

ध्यान वा विचार म्हणजे काय? छापलेला शब्द किंवा वोललेला शब्द हा अर्थवाहक संकेतच असतो. अर्थ म्हणजे डोळ्यांसमोर वस्तुपदार्थाचे पावळूऱ्याच्या नियमाप्रमाणे चित्र उभें करणे होय. वाचतांना गळ्याचे स्नायु हलत असतात. म्हणजे शब्दचित्रेच निर्माण होत असतात. ह्या चित्रांमध्ये संगति, सुसंबद्धता शोधणे म्हणजेच विचार करणे होय. पिंजऱ्यांत सांपडलेला उंदीर एक नाहीं तर दुसरी पळवाट शोधत असतो तसेच माणूस चित्रांच्या साहाय्याने वास्तवस्थिति पडताळून पहात असतो.

ह्या आचार-शरीरक्रियाकेंद्रित अशा मानसशास्त्रापासून एक नीतिशास्त्रविवंसक सिद्धांत निघतो तो फार महत्त्वाचा आहे. दोन परस्परविस्त्र देहभाव, भावना, विकार ह्यांचे दृंदृ जुंपले तर कोण यशस्वी होणार? जो विकार निर्सर्गतः अधिक वलवत्तर असेल तोच जिंकणार. एवंच नीति-अनीति, कर्मस्वातंत्र्य, इच्छा-

स्वातंत्र्य हा प्रश्नच उपस्थित होत नाही. मजापिंडाच्या दोन कानांमधील भागाला विद्युतप्रवाहाने चालना दिली तर आपण इच्छाशक्तीच अनुभवीत आहोत अशा जाणिवेने माणूस हातपाय हालवितो, असा ह्या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

प्रत्यक्ष द्वक्प्रत्ययास येणारे आचार व शरीरक्रिया ह्यांनाच मानसशास्त्राचा विषय मानणारे शास्त्रज्ञ एका मुद्याचें महत्त्व फारच कर्मी लेखतात. दुसऱ्याचे मनोव्यापार मला तत्त्वतः अगम्य असले तरी प्रत्येकाला स्वतःचे देहभाव, भावना, विचारक्रिया ह्यांचें ध्यान करणे शक्य आहे. अनेकांनी अशा तज्ज्ञेने आपले अनुभव प्रसिद्ध केले तर ल्या अनुभवांवर कर्मी-अधिक प्रमाणांत सर्वसंमत असें शास्त्र रचणे अशक्य नाहीं.

*An Outline of Philosophy—Bertrand Russell
(George Allen & Unwin), Pp. 91-99.
Economic Motives—Z. C. Dickinson
(Harvard University), Pp. 144-195.*



आचार व शरीरक्रियाकॅंद्रित मानसशास्त्रावरील आक्षेप



देहभावांविषयीं असे म्हणतां येईल कीं, वेळोवेळीं शरीरांत जागृत होणारे भूक, लैंगिक प्रेरणा वगैरे देहभाव शरीरवाह्य जड वस्तूना जडणे नैसर्गिक आहे. परंतु कुतूहल किंवा जिज्ञासा शरीरक्रियेत खास मोडत नाहींत. एवढेच नव्हे तर, हा गुण सर्वच माणसांत आढळून येत नाहीं. तेव्हां जडसृष्टीची प्रेरणा व इंद्रियांची प्रतिक्रिया ह्या नियमांच्या चौकटींत असले देहभाव कसे वसवितां येतील ?

भावनांविषयीं विचार केला तर असा प्रश्न पडतो कीं, भावना व तिला संलग्न असलेल्या शरीरक्रिया—ह्यामध्ये पहिले कोण आणि दुसरे कोण हें कसें ठरवितां येतें ? भावनेचा उद्रेक झाल्यावर शरीरक्रिया घडतात कीं शरीरक्रिया घडल्यावर भावना अस्तित्वांत येते ?

जडसृष्टीची प्रेरणा व इंद्रियांची प्रतिक्रिया असा जर मानवी आचारांचा नियम आहे तर स्मृति झाली म्हणून जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा ह्या नियमाला कशी सुसंगत होते ? स्मृति म्हणजे शरीरक्रिया नाहीं, स्मृति म्हणजे विशिष्ट शरीरस्नायूंची किंवा मज्जातंत्रंची पुनर्जागृति असे म्हटले तर दहा वर्षांपूर्वींची दांतदुखी आज कमी प्रमाणांत का होईना, पण पुन्हा अनुभवास आली पाहिजे. परंतु तसा अनुभव नाहीं. स्मृति म्हणजे मज्जातंत्रूं सांठविलेलीं प्रतिविवेंहि नव्हेत. कारण प्रतिविव ओळखण्यास मूळची कृति म्हणजे अनुभव हजर असावा लागतो.

जडवादी मानसशास्त्रानें स्मृतीचा उलगडा पडत नाहीं,

त्याचप्रमाणे ज्या अपेक्षांनी माणसास क्रियेची प्रेरणा मिळते त्या अपेक्षांचादेखील तलास लागत नाहीं. मानवी अपेक्षा म्हणजे जडसृष्टि खास नव्हे. जी घटना अस्तित्वांत आलेली नाहीं ती जडसृष्टीचा कसा भाग होऊं शकेल ? तथापि दूरवरचा उद्देश मनांत वाळगून माणसे कर्मप्रवृत्त होतच असतात.

जडसृष्टीतील एकच घटना; परंतु निरनिराळ्या माणसांवर परिणाम किती निरनिराळे दिसून येतात ! त्याचप्रमाणे कागदावर छापलेले वाक्य, तोंडाने उच्चारलेले तेंच वाक्य, वाक्याच्या बुडाशीं सूचित केलेली घटना ह्यांचे जडत्व एक नसून विविध आहे, परंतु त्यांपासून एकच चेतना उसळते. ह्यांचे कारण एवढेच आहे कीं, प्रेरणा ही जडत्वापासून निघत नसून जड घटनेचा माणूस जो अर्थ लावतो त्या अर्थापासून निघत असते. अर्यं हा कांहीं जडसृष्टीचा भाग दिसत नाहीं.

देहभाव, भावना, विचार आणि इच्छाशाक्ति ह्यांचे आपण जें स्वतंत्रपणे विवेचन करतो तें केवळ विवेचनाच्या सोयीकरितांच होय. तो अलगपणा व ती स्वतंत्रता वास्तवास्थितींत खास नाहीं. माणसाची कोणतीहि जाणीव घ्या. त्यांत हीं सर्व कमीअधिक-प्रमाणांत हजर असलेलीं आढळतील. हें त्या मानसाचे स्वतंत्र परिच्छेद नाहींत, किंवा निरनिराळ्या अलग शक्तीहि नव्हेत.

How Our Minds Work—C. E. M. Joad

(Westhouse, London), Pp. 50-58; 62-66.

Return to Philosophy—C. E. M. Joad

(Faber & Faber), Pp. 149-155.

An Outline of Philosophy—Bertrand Russell

(George Allen & Unwin), Pp. 169-183.

خواسته ای خانه بگیری که در آن می خواسته باشی
که این خانه را بگیری و بسیار خوب است. این خانه را بگیری
می شود اما علیکم نیز می خواسته باشید که این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است. این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است. این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است. این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است. این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است. این خانه را بگیرید
که این خانه را بگیرید و بسیار خوب است.

آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.
آنچه بگیرید این خانه را بگیرید و بسیار خوب است.

मनाच्या प्रेरणा दडपून टाकाव्या लागतात. ह्या सतत दडपून टाकण्याच्या ओढाताणीचे तीन तऱ्हेचे परिणाम माणसावर दिसून येतात.

How Our Minds Work—C. E. M. Joad
(Westhouse, London), Pp. 92-98.

अज्ञात मानसाचे व्यापार : (१) मनोविकृति




कांहीं व्यक्तीच्या मनावर ह्या दंद्रयुद्धाचा फार ताण पडून मानसिक विकृति निर्माण होतात. कर्वीं कर्वीं प्रत्यक्ष वेडांचीं किंवा वेडासारखीं चिन्हे दिसून लागतात. स्थियांत आधिक्यानें दिसून येणारा उन्माद अथवा हिस्टेरिया वहुशः मातृत्वाच्या व लैंगिक प्रेरणेच्या कोंडमाऱ्याचें एक परिचित उदाहरण आहे. ह्याला उपाय म्हणजे रुणाइताला त्याच्या गूढ मनांत जागृत असलेल्या किंवा दडपलेल्या सहजप्रेरणांची उघड ओळख करून देणे हा होय. अशी उघड ओळख झाली म्हणजे मनावरचा ताण कर्मी होतो व रुणाईत सुधारण्याच्या पंथास लागतो. मानसो-पचाराच्या क्षेत्रांत वरेंच यश मिळाल्यामुळेच ह्या गूढ मानसशाख-वादास वरेंच महत्त्व व मान्यता मिळाली आहे.



अज्ञात मानसाचे व्यापार : (२) देहभावांचे उदात्तीकरण

सुदैवानें कांहीं व्यक्तींच्या सहजप्रेरणा नीतीनें व समाजानें निपिद्ध ठरविलेल्या वाटा टाळून सन्मान्य अशीं रूपांतरे पत्करतात. लैंगिक इच्छा काव्य म्हणून फुलावयास लागते; सत्तेची पिपासा समाजसेवा, शास्त्रीय शोध वगैरे मार्गानें जाऊं लागते. ह्यास सहज-प्रेरणांचे उदात्तीकरण असें म्हणतां येईल. उदात्तीकरण हा देखील अज्ञात मानसाचाच व्यापार आहे.



अज्ञात मानसाचे व्यापार : (३) स्वप्रेष



गूढ मनाच्या व्यापाराचा तिसरा प्रकार म्हणजे स्वप्रांत येणारे अनुभव होत. तळघरांत वंडखोर व हलकट कुटुंब असावें; तळघराच्या वरच्या मजत्यांत सच्छील व कुलीन कुटुंब अमृत नीति-अनीतीच्या कल्पनांमुळे वा सामाजिक वंधनांच्या दडपणांमुळे त्यांने तळघरांतल्या कुटुंबास तळघरांत दडपून ठेवण्याचा प्रयत्न करावा; परंतु नजर चुकवून (म्हणजे झोपेत) त्या समाज-कलंकांनी भर उजेडांत यावें अशांतला तो प्रकार आहे. नाच माणसांचीं भर दिवसाचीं वाईट कृत्यें म्हणजेच संभावित माणसांचीं रात्रीचीं स्वप्ने होत असें जें दोन हजार वर्पापूर्वीं शेटोने म्हटले त्याचें मर्म हेंच असावें.

स्वप्रांत दिसणारे प्रकार हे जागृतावस्थेची हृवेहूव प्रतिकृति नसते; वेमाळूम वेपांतर करूनच विचार-विकार वावरतात. ह्याचे कारण हेंच कीं, झोपीं गेलेल्या माणसापुढे त्याच्या मनाच्या विकृति जशाच्या तशा उम्या राहिल्या तर आपले विकृत मानस अनुभवास येऊन त्याला धक्का वसेल, निद्राभंग होईल व स्वप्नाचे नाटक तेव्हांच आटोपेल.

हा वेपांतराच्या प्रकारामुळे स्वप्रांत्वा अर्थ लावणे हा गूढ मानस-शास्त्राचा एक मोठाच भाग होऊन वसला आहे.



द्विधा संज्ञाप्रवाह : आक्षेप



प्रकट आणि गूढ मानसवादाचे तात्त्विक दृष्ट्या महत्त्व असें आहे कीं, गूढ आणि म्हणून अज्ञात अशा प्रेरणेनेंचे आपले व्यापार चालत असतील तर माणसाला आत्मस्वातंत्र्य आहे असें म्हणणे चुकीचे होईल. त्याचप्रमाणे माणसाचे वर्तन नैतिक आहे कीं अनैतिक आहे असें विचारण्याचे कारणच उरत नाहीं. ह्या सर्व विचारसरणीचा मोठा दोप म्हणजे प्रकट आणि गूढ अशीं दोन निराळीं मने माणसांच्या ठारीं असतात असें पुराव्याशिवाय गृहीत धरले जाते.

संवेदना, अनुभव, ध्यान, प्रज्ञा, प्रत्यक्ष अनुभूति, प्रकट मन, गूढ मन, ह्या सर्व निरनिराळ्या शक्ती नसून सहकार्यानें, साहचर्यानेंचे नव्हे तर अभेदपणे, एकजीवपणे वावरणारी चैतन्य-शक्ति आहे हें असल्या विवेचनांत विसरले जाते. विषयविवेचनाच्या सोयीकरतां एकाच माणसाचीं अंगे-उपांगे कलिपणे निराळे व वस्तुतःच तीं निराळीं आहेत असा आग्रह धरणे निराळे.



प्राग्-अनुभवाशिवाय ज्ञान अशक्य ?

आणि

आत्मा-मानसाशिवाय प्राग्-अनुभव अशक्य ?



आतांपर्यंत केलेल्या मनोव्यापागंच्या पृथक्करणाची मोठी उणीव अशी आहे कीं, त्यांत ज्ञानाची पूर्णतया उपपत्ति लागत नाहीं.

कोणताहि अगदीं साधा अनुभव किंवा ज्ञान घेतलें व त्याचें पृथक्करण केलें तर काय आढळतें ? त्यांत वाहेस्तन आलेल्या शेंकडों नव्हे सहस्र संवेदना आढळतात. त्याचप्रमाणे ज्ञात्यांत जागृत ज्ञालेले शेंकडों देहभाव, भावना, विचार वर्गे आढळतात. परंतु अनुभव किंवा ज्ञान म्हणजे असंख्य विस्कळित असे मानसिक अणुपरमाणु नव्हेत; हे इतस्ततः विखुरलेले अणुपरिमाणु एकत्रित होणे, त्यांना साकल्यता प्राप्त होणे हेच ज्ञान किंवा जाणीव होय.

ह्या एकत्रितपणाच्या किंवा साकल्यतेच्या बुडाशीं जीं तच्चे अंतर्भूत आहेत त्यांना प्राग्-अनुभव कोटी म्हणतात. प्राग् म्हणण्याचें कारण असे आहे कीं, तो अनुभव संवेदना सृष्टीपासून उत्पन्न होणे शक्य नसून ज्ञात्यांतच त्यांचे मूळ असतें. संस्कार, संवेदना घडण्यापूर्वी किंवा स्वतंत्रपणेंच त्यांचे अस्तित्व असल्यामुळे त्यांस प्राग् हें विशेषण शोभतें.

ह्याच्याहि पुढे जाऊन प्राग्-अनुभव कोटी हे ज्याची क्रिया तेंच मानस किंवा आत्मा होय असा तर्क काढणे शक्य आहे. हें अनु-मान वादग्रस्त म्हणून वाजूदा ठेवलें तरी प्राग्-अनुभवांचे साहचर्य ज्ञानांत अभिप्रेत असतें, ही जाणीव स्पष्ट ज्ञाली म्हणजे मानवी ज्ञानाच्या सीमा ठरतात हें ह्या विवेचनाचे महत्त्वाचे मर्म होय.

A History of Western Philosophy—Bertrand Russell, Pp. 732-38.

मुख्य प्राग्-अनुभव कोटी : (१) काल



कोणतीहि संवेदना झाली, अनुभव आला तर तो अमुक काळीं किंवा अमुक क्षणालाच येत असतो. कांहीं संवेदना किंवा अनुभव एकदम एकाच काळीं येतात. कांहीं एकानंतर एक असे येतात. परंतु काल किंवा क्षण ह्यांच्या जाणवेशिवाय कसलेच ज्ञान असू शकत नाहीं. काल हा अखंड वाहात असतो तरी आपण त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य असे भाग कलिपतो. परंतु भूतकाळ म्हणजे माणसाची स्मृति ह्यापलीकडे त्यास कसले अस्तित्व आहे? त्याचप्रमाणे भविष्यकाळ अस्तित्वांतच नसतो व फक्त माणसाची अपेक्षा एवढाच त्याचा आधार असतो. जो कांहीं अनुभवास येतो तो वर्तमानकाळच. तथापि कालाला गति असल्याकारणांने चालू क्षण तेवढाच वर्तमानकाळ असें म्हणणे युक्त दिसत नाहीं.

काल ही कशा तज्ज्ञी सत वस्तु आहे? दोन माणसांचा कालगतीचा अनुभव सारखाच असेल काय? जडसृष्टींत घटना घडली तर तिची जाणीव मला आणि इतरांना एकाच क्षणीं होत असेल काय? भूतकाळदर्शी व भविष्यकाळदर्शीं लोकांची जाणीव इतरापेक्षां कमी-जास्त असणे अशक्य नाहीं.

कांहीं तत्त्वज्ञ वैचारिक पातळीवरचा आंतरिक काल व वाह्य विश्वांत अनुभवास येणारा काल असा भेद करतात. कारण सतत वदलणाऱ्या वाह्य जगाच्या अस्तित्वाची कल्पना केल्या-शिवाय अथवा त्याचें स्थिरत्व धरल्याशिवाय काळाचा ज्ञानांत अंतर्भाव होणे कठीण दिसते.

Outline of Metaphysics—J. S. Mackenzie,
Pp. 100-110.

मुख्य प्राग्-अनुभव कोटी : (२) दिशा



कोणतीहि संवेदना ज्ञाली, अनुभव आला तर तो अमुक स्थळीं असाच येत असतो. स्थळ म्हणजे जगांतील इतर वस्तूंच्या सापेक्षतेने होणारा दिशावोध होय. ह्या दिशावोधाचें पृथक्करण केले तर पुढून—मागून, उजव्या वाजूने—डाव्या वाजूने, खाढून—वरून असे भेद माणूस कलिपत असतो असे आढळते.

दिशा म्हणजे काय? वास्तविक पाहतां दिशेस आदि नाहीं व अंत नाहीं. अंतराळांत जड पदार्थ आहेत म्हणून दिशेचा अनुभव शक्य आहे. परंतु संस्कार-संवेदनांच्या पातळीवर दिशेचा जसा अनुभव येतो तसेच निव्वळ वैचारिक पातळीवर दिशा अस्तित्वांत असते हें मिळ करणे कठीण नाहीं. ह्याचा पुरावा म्हणजे भूमितिशास्त्रांतील प्रमेये होत. भूमितिशास्त्र हें निव्वळ वैचारिक दिशा व विस्तार ह्यांवरच आधारलेले आहे.

माणसाचें ज्ञान दिक्कालावच्छिन्न असते असे जें शंकराचार्यांचे प्रमेय आहे तें आतांपर्यंतच्या विवेचनावरून समजेल. ह्या परोक्ष-ज्ञानाच्या पलीकडचे जें अपरोक्ष ज्ञान तें हवे असेल तर माणसाला काल व दिशा यांच्या जाणिवेपलीकडे जाणे प्राप्त आहे. अशी जाणीव शक्य असलीच तर त्याचा पुरावा म्हणजे द्रष्टे-महात्म्यांचा अनुभव एवढाच होय.

A History of Western Philosophy—Bertrand Russell, Pp. 740-744.

मुख्य प्राग्-अनुभव कोटीः काल व दिशा ह्यांचें अभिनवत्व



अलीकडे दिशा आणि काल असा भेद करणे सयुक्तिक नसावें असें वाटूं लागलें आहे. दिशा आणि काल ह्यांची निराळी व अलग जाणीव केल्हांहि अनुभवास येत नाहीं. प्रत्येक घटनेस (१) पुढून—मागून, (२) उजव्या वाजूस—डाव्या वाजूस, (३) खालीं-वर, (४) ह्या—ल्या अनुभवानंतर व अनुभवापूर्वी अशा चार उपाधि अवश्यमेव जडलेल्या असतात. तेहां दिशा व काल एकाच वस्तूचीं मानसानें निर्माण केलेलीं द्विधा स्वरूपे असावीत असा ग्रह वलावतो.

*Introduction to Philosophy—C. T. W. Patrick
(Houghton Mifflin), Pp. 83-92.*

*An Outline of Philosophy—Bertrand Russell
(George Allen & Unwin) Pp. 114-119.*



मुख्य प्राग्-अनुभव कोटीः (३) कार्यकारणाचा नियम



घडत असलेल्या प्रत्येक घटनेला निदान जडसृष्टींत तरी कारण असते व प्रत्येक कारणाचे कार्यांत मूलपांतर होते असा विश्वास आपल्या सर्व विज्ञानाच्या बुडाशीं असतो. कार्यकारणाचा नियम हा भौतिक शास्त्रांचा प्राण आहे. हिंदृधर्मात तर नैतिक व आव्यात्मिक पातळीवराहि हा नियम लागू करून पूर्वजन्म-कर्मवाद प्रचारांत आणला आहे. तत्त्वतः अनुभव आणि कालक्रम ह्यांचे ज्ञान कार्यकारणाच्या नियमावरच्या आधारलेले आहे. एकदां, दोनदां, अनेक वेळां ‘कारण’ घडतांना दिसते व प्रत्येक वेळी त्या कारणावरोवर ‘कार्यांचे’ साहचर्य आढऱ्यते. त्यावरून आपण कार्यकारण नियम वनवीत असतो. त्याचप्रमाणे कालक्रमांत जे पहिले तें कारण व नंतरचे तें कार्य अशी आपली कारण व कार्य ह्यांची व्याख्या असते. किंवद्दुना कारण व कार्य हा एक काल-गणनेचाच प्रकार अथवा कालाचा अनुभव असणे शक्य आहे.

Outline of Metaphysics—J. S. Mackenzie

(Macmillan), Pp. 111-118.

An Outline of Philosophy—Bertrand Russell

(George Allen & Unwin) Pp. 277-286.

आणखी कांहीं प्राग्-अनुभव कोटी



पदार्थाचें सातत्य : काळगतीवरोवर पदार्थातला, शरीरांतला देखील, प्रत्येक अणुपरिमाणु वदलत असतो. परंतु मूळ पदार्थाचें सातत्य कवूल केल्याशिवाय पदार्थ वदलला ह्या भाषेला अर्थच होत नाहीं. भौतिक शास्त्रांचे प्रयोग पदार्थाचें सातत्य धरूनच चालत असतात.

वर्गीकरण : कोणत्याहि दोन वस्तु, माणसेदेखील, तंतोतंत सारखीं असूऱ्या शकत नाहींत. तथापि भेद वगळून वर्गीकरण केलेंच जातें व म्हणूनच अनंत झेयविषयांच्या जगाचें ज्ञान व्यवस्थित स्वरूप धारण करूऱ्या शकतें. विकासवादानें सजीव आणि निर्जीव सृष्टि ह्यांचा सांधा जोडून दिल्याकारणानें जड पदार्थ, एकपेशी जीव, अनेकपेशी जीव, वैगैरे वर्गीकरण ज्ञानक्रियेचाच प्रकार दिसतो. एवंच सामान्य वर्गाची कल्पना प्राग्-अनुभवांतच मोडते.

संख्या : एक, दोन, तीन अशी मोजदाद करणे म्हणजे जग एकजिनसी, अखंड, नसून खंडशः अस्तित्वांत आहे, असे धरून चालणे होय. ह्याच्या उलट भूमितीसारख्या शास्त्रांत विंदू अलग नसून त्यांचे अस्तित्व अखंड व अनंत विस्ताराचे आहे असे मूळ प्रमेय आहे.

गुणारोप : वर्गीकरणाच्या बुडाशीं जे सामान्य गुण गृहीत धरलेले असतात त्यांचे अस्तित्व प्राग्-अनुभवांतच सांपडते. लहान-मोठा, सुंदर-कुरूप, पांढरा-निळा-तांवडा वैगैरे गुण इतक्या सूक्ष्म अंश-भेदानें वदलत असतात कीं तो भेद निश्चित करणे शक्यच नसते.

मानवी ज्ञानाच्या परिसीमा—गणितशास्त्र कसें शक्य आहे?



आतांपर्यंत इंद्रियगोचर ज्ञानाचें पृथक्करण झालें. कोणताहि जाणीव घेतली तर त्यांत दोन अनुभूति अविच्छिन्नपणे आढळून येतात. एक तत्क्षणां व भेदभावाने अनुभवास येणारे जडसृष्टींतलि सूक्ष्म किंवा विशाल वस्तुमात्र. दृसरी त्या वस्तुमात्रांत अंतर्भूत असलेले विश्वव्यापी तत्त्व अथवा तत्त्वे. अनन्त विश्वाच्या पार्श्वभूमी-शिवाय वस्तुमात्राचें ज्ञान शक्य नाहीं व वस्तुमात्राशिवाय अनन्त विश्वाची अनुभूति अशक्यच.

ह्या ज्ञानांत ज्ञाता म्हणजे अहंभाव व ज्ञेय म्हणजे जडसृष्टि असा द्वैतभाव आपणांस दिसून येतो. दिक्कालादि प्राग्-अनुभव कोटी ज्यापासून उगम पावतात तो अहंभाव.

इंद्रियगोचर ज्ञानाच्या पलीकडे इंद्रियातीत अशा सत् वस्तु असल्या तर त्यांचें ज्ञान माणसास होणे शक्य आहे किंवा नाहीं? गणितशास्त्राच्या ज्ञानाचें जर पृथक्करण केले तर ह्या प्रश्नावर प्रकाश पडण्यासारखा आहे.

गणितशास्त्र हें जडसृष्टिनिरपेक्ष आहे व त्याचीं प्रमेये सुष्ठीवर अवलंबून नाहींत. गणितशास्त्रज्ञास हवेंत टांगून ठेवले तरी त्याला सर्व गणितशास्त्र निर्माण करतां येण्यासारखे आहे. ह्याचें कारण आकाश, दिशा, काल, संख्या, माप इत्यादि प्राग्-अनुभवच गणितशास्त्राचे विषय आहेत. $7 \times 7 = 49$ व $7 + 7 = 14$ हीं इंद्रियातीत व अनात्मीय सत्ये आहेत. त्रिकोणांच्या तीन कोनांची.

बेरीज 180° असते ही इंद्रियार्तीत व अनात्मीय अनुभूति आहे.
 $(a+b)^2 = a^2 + b^2 + 2ab$ हें प्रमेय माणूस निर्माण होण्यापूर्वी
सत्य होते आणि पृथ्वी ल्यास गेल्यावरही सत्यच राहणार.

Philosophical Aspects of Modern Science
C. E. M. Joad (Allen & Unwin), Pp. 55-73.

अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्या : (१) बुद्धि वा प्रज्ञा



तुकडे किंवा खंड पाठून, पृथक्करण करून, जें ज्ञान प्राप्त होतें तें बुद्धिजन्य ज्ञान होय.

सॉक्रेटिस हा कोण होता? रसायनशास्त्राच्या मतें तो दोन-तीन गॅलन पाणी, पौँड दीडपौँड कार्वन, कांहीं भाग गंधक, कांहीं वजनाचा कॅलिशयम् असा अनेक द्रव्यांचा पुतळा होता. शरीरशास्त्राच्या मतें तो स्नायु, मांसाच्या असंख्य नळ्या, शें-दोनशें हाडांचा सांपळा असा होता. प्राणिशास्त्राच्या मतें एक-पेशी जीवापासून उत्कांति होत होत वानरावस्थेतून पुढे तो मनुष्यप्राणी निर्माण झाला त्या वर्गातला तो एक प्राणी होता. म्हटेच्या मतें गाढ चितन करून विश्वाचीं कोर्डीं उलगडून दाख-विणारा तो महात्मा होता.

पृथक्त्वाचें ज्ञान देणाऱ्या मानसाच्या शक्तीला बुद्धि वा प्रज्ञा हें नांव आहे.

*Introduction to Modern Philosophy—C. E. M. Joad
(World's Manuals), Pp. 97-99; 103-105; 108-110.
Appearance & Reality—F. H. Bradley
(Oxford, Clarendon Press), Pp. 142-156.*

अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्याः (२) अनुभूति—प्रत्यक्ष अनुभूति



ज्ञान म्हणजे त्यांतील मूलभूत घटक द्रव्यांची गोळाबेरीज नव्हे. रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र वगैरे अभ्यासविषयांच्या पलीकडे मॉक्रेटीस हा विषय आहे. चित्र म्हणजे कॅन्हास, अनेक रंग, आकृति वगैरेंची बेरीज नव्हे. गायन म्हणजे कर्मी-जास्त जोराच्या अंतराळांत सोडलेल्या वायुलहरी नव्हेत. अनेक द्रव्ये एकत्र येऊन त्या द्रव्यांपेक्षां निराळा असा जो साकल्यानें अनुभव येतो तें ज्ञान होय. ही प्रतीति अनुभूतीनें—प्रत्यक्ष अनुभूतीनें—येते.

मानवेतर प्राणी अनुभूतीनेंच जीवन कंठतात असें दिसते. फक्त माणसांत अनुभूतीच्या जोडीस भिन्नत्व व पृथक्करण शोधणारा मानसाचा व्यापार म्हणजेच बुद्धीचा व्यापार होय.

विवेचनाच्या सोयीकरितां अनुभूतीला दुसरें स्थान दिलें तरी अनुभूतीचें ज्ञान घडल्यावरच बुद्धीचा वा प्रज्ञेचा व्यापार सुरू होतो हें विसरतां कामा नये.

*Nature, Mind & Modern Science—E. E. Harris
(Allen & Unwin), Pp. 229-233.*

*Introduction to Modern Philosophy—C. E. M. Joad
(World's Manuals), Pp. 229-233.*

अहंभावाच्या अथवा ज्ञानाच्या तीन पातळ्याः (३) साक्षात्कार



बुद्धाच्या पलीकडे, अनुभूतीच्या पलीकडे, अहंभावाचा वा मानसाचा अर्तींद्रिय असा व्यापार असणे शक्य दिसते. रामकृष्ण परमहंसांसारखे प्राचीन-अर्वाचीन क्रपि, खिस्त, गौतमबुद्ध, महंमद कैगे द्रष्ट्यांनी सांगितलेल्या प्रतीती कोणत्या वर्गात घालाव्या हा मोठा गंभीर व कठीण प्रश्न आहे. युरोपीय तत्त्वज्ञांचा आद्यगुरु सॉक्रेटीस चितामग्न असतांना तासचे तास त्याचे भान हरपत असे व विद्युल्हते-प्रमाणे अर्तींद्रिय ज्ञान त्याच्या मनांत चमकून जात असे असे त्याच्या प्रख्यात शिष्यांनांच नमूद करून ठेविले आहे. ह्या प्रतीतीच्या अस्तित्वाविषयीं संशय घेण्यास जागा नाहीं. हा सर्व आत्मप्रवर्तित भ्रम ठरविला तरी त्याचा शास्त्रीय व तात्त्विक तलास लावणे कर्तव्य आहे.

एवढे मात्र खरे कीं, ज्याला अशी प्रतीति आली नाहीं त्याच्यावर अशा प्रतीती खास वंधनकारक नाहीत. स्वतःला प्रतीती आल्या-शिवाय महान् पुरुषाच्याहि शब्दावर विश्वास ठेवूं नको असें जे स्वामी विवेकानंद सांगतात त्याचे मर्म हेंच आहे. तथापि सर्व-साधारण माणसांच्या आत्मप्रतीतीवर तत्त्वज्ञानाची उभारणी करणे हें केवळ धर्मसंस्थापकांच्याच आत्मप्रतीतीवरून आत्मानात्मवादाचा निकाल लावण्याइतकेंच एकांगी होईल.

Matter, Life & Value—C. E. M. Joad

(Oxford University), Pp. 405-410.

Varieties of Religious Experience—William James
(Longmans Green), Pp. 379-429.

The Nature of Human Personality—G. N. M. Tyrell
Pp. 61-70.

मानसाचें अज्ञात सामर्थ्य



पतंजलीच्या योगसूत्रें ह्या ग्रंथाच्या कालापासून आजतागयत मानसाच्या असाधारण शक्तीचा हिंदृस्थानांत जितका अभ्यास झाला आहे तितका इतर कोणत्याहि देशांत झालेला नाही. परंतु शास्त्रशुद्ध अभ्यास व शास्त्रीय प्रयोगांची कसोटी ह्या क्षेत्रांत केव्हांच दिसून येत नाही हेहि कवूळ करणे भाग पडते. प्राणायाम, समाधि वर्गे योगाचारांनीं विलक्षण सिद्धि प्राप्त होतात ह्यांत संशय नाही. पाश्चात्य देशांत अलीकडे अर्तींद्रिय चमकूतांचा शास्त्रीय अभ्यास वराच चालू झाला आहे. अहंभावाचीं स्थलकालादि जीं वंधने आहेत त्यांच्या पलीकडे योगाचारांनीं प्रगति करणे शक्य दिसते. परंतु योगसिद्धि आध्यात्मिक उन्नतीला नेहमींच साहाय्यक होते असें मानणे चुकाचें आहे, असा जो स्वामी विवेकानंदांनीं स्पष्ट इशारा दिला आहे तो फार सूचक आहे.

सृष्टि-विकास ध्येयानुसारी वा उद्देशानुसारी आहे काय ? विकासवादाचें उत्तर



विकासवादाला विकासापलीकडे ध्येय किंवा उद्देश मानण्याची जऱ्हरी वाटत नाही. जीवनासक्ति आणि जीवनकल्ह मान्य केला कीं सृष्टीची उक्रांति आपोआप स्पष्ट होते. विकासवादाच्या मते जीवनासक्ति कां असावी हा प्रश्नच विचारणे संयुक्तिक नाही. नैसर्गिक निवर्णीप्रमाणे सृष्टीचा ऋम अव्याहत चाललेला असतो. सृष्टींत जी उधळपटी, नाश, हालअपेक्षा दृष्टीस पडते, तिचा अर्थ एवढाच कीं सभोवतालच्या वातावरणाला व परिस्थितीला जें जें नालायक तें तें नाहींसें होणे अपरिहार्य आहे. सृष्टीस लायकी आणि नालायकी हा भेद मान्य आहे—नैतिक आणि अनैतिक हा नाहीं.

तरी पण सृष्टीच्या उक्रांतीचें मनन केलें तर आश्र्य वाटतें. तस पृथ्वीगोल सतत पावसाच्या वर्पवानें थंड ब्हावा, जीवनाला पोषक वायु अस्तित्वांत यावे, पाऊस पडून जीवनाला पोषक अशीं उद्दिज्जे उत्पन्न ब्हावीं—हीं सर्व सजीव सृष्टीची पूर्वतयारीच नव्हे काय ? जिवाला दृष्टीची ओढ होती म्हणूनच विशिष्ट पेशी-वर प्रकाशकिरणांचा प्रयोग सुरु होऊन डोळा हा आश्र्यकारक अवयव अस्तित्वांत आला नसेल काय ? माणूस म्हणजे अवयव व इंद्रिये ह्यांची वेरीज नमून, ह्या ध्येयपूर्तीसाठीं अवतरलेल्या विविध शक्तींनीं धारण केलेले मूर्त स्वरूप नसेल काय ?

विकासवाद ह्यावर प्रत्युत्तर करू शकेल; नाहीं असें नाहीं.

पृथ्वीची उष्णता, आसमंतांतील वायु, जमिनीत उगवणारीं धान्ये इत्यादिकांना सदृश असा जीव अस्तित्वांत आला खरा. पण आपणाला परिचयाचा असलेला जीव तेवढाच जिवाचा प्रकार असें मानण्याचा आपणांस काय अधिकार आहे? दुसऱ्या एखाद्या ग्रहगोलावर अगदीं निराळी परिस्थिति असेल तर त्या परिस्थितीला सदृश व आपल्या कल्पनेच्या पल्टीकडील असा एखादा जीव तेथें उद्भूत झाला असेल अथवा नाहीं हें कशावरून?

Introduction to Philosophy—C. T. W. Patrick
(Houghton Mifflin & Co.), Pp. 164-178.

सृष्टिविकास ध्येयानुसारी वा उद्देश्यानुसारी आहे काय ?



मोटरगाडीची रचना विशिष्ट उद्देश्यानुसूत्य असते. त्याप्रमाणे सृष्टि ही कोणत्या तरी ध्येयाप्रत वा उद्देश्याप्रत चालली आहे काय ?

मोटरगाडींत प्रथित केलेला उद्देश माणसाकडून म्हणजे वाहेसून निश्चित ज्ञालेला असतो.

त्याप्रमाणे सृष्टीआड ध्येय किंवा उद्देश असला तर त्याचें कर्तृत्व ईश्वराकडे पोहोंचते काय ? ईश्वर वा ब्रह्म जर स्वयंपूर्ण आहे तर त्यास ध्येय किंवा उद्देशपूर्तीची इच्छा कां व्हावी ? जो परिपूर्ण नाहीं त्यालाच ध्येय किंवा उद्देश सुचणार. सृष्टि जर ईश्वराची माया असेल तर मायेच्या उपाधीची तरी त्यास कां जरूर वाटावी ?

ईश्वर आणि सृष्टिध्येय ह्यांमध्ये भेद करणे चुकीचे असेल तर वरील प्रश्न अधिकच तीव्रतेने जाणवतात. सृष्टि ईश्वराप्रमाणेच निष्कलंक, निष्पाप, सुंदर, सत्य असली पाहिजे. परंतु सृष्टींत तर युद्धे, हालअपेषा, नाश, नृशंसवृत्ति, कुरुपता व असत्य ह्यांचा किती तरी अनुभव येतो.

देवानें माणूस निर्माण केला कीं आपल्या कल्पना व अनुभवानुसार माणसानेच देव निर्माण केला ह्या प्रश्नाचे उत्तर देणे कठिणच आहे.

वहुत्ववाद—अहंभाव, जडसृष्टि, शिव, सौंदर्य



आतांपर्यंत अहंभाव अथवा आत्मा आणि सभांवतालचे विश्व ह्यांचे द्वैत वा अद्वैत कल्पिलें तर काय अडचणी उपस्थित होतात ह्याचे विवेचन केलें. परंतु माणसाच्या मनोव्यापारांचा अधिक विचार केला तर असे आढळते कीं त्याची प्रज्ञा, भावना व इच्छाशक्ति आपआपल्या क्षेत्रांत आणखी सत् वस्तुंची प्रचीति असल्याप्रमाणे वागतात. इच्छाशक्ति आपल्या क्षेत्रांत कर्म-अर्कम, वरें-वाईट असा भेद करून अंतिम शिव साधण्याचा प्रयत्न करते. भावना कलांच्या क्षेत्रांत सौंदर्य ही उपास्यदैवत मानते. प्रज्ञा भौतिक शास्त्रांच्या क्षेत्रांत दिक्कालावच्छिन्न अपरोक्ष सत्य व धर्माच्या क्षेत्रांत परोक्ष सत्य हें ध्येय मानते.

सत्य, शिव आणि सौंदर्य—ज्यांच्या उपासनेत शास्त्रज्ञ, कवि, चित्रकार, संगीतज्ञ, तत्त्वज्ञानी इत्यादि आपले आयुष्य व कर्वीं-कर्धीं प्राणहि वेचतात—ह्या अनात्मिक सत् वस्तु समजावयाच्या कीं आत्मनिष्ठ, आंतरिक व वैयक्तिक भ्रम समजावयाचे? सत्य, शिव आणि सौंदर्य हीं सत् वस्तु असल्याची एक कसोटी म्हणजे तीं दृसज्या कोणत्याहि उद्दिष्टांचीं साधने होऊं शकत नाहीत. तीं स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण असून मानवी जविनाच्या अंतिम परिपूर्तीचीं लक्षणे होत असे अद्वैती ध्येयवादाचे म्हणणे आहे.

Philosophical Aspects of Modern Science—C. E. M. Joad (Allen & Unwin), Pp. 283-306.

सत्य ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना ?



अंतःस्थ सुसंगति व वाह्य विश्वाशीं सदृशता ह्या सत्याच्या कसोव्या असून, सत्य फक्त भौतिक शास्त्रांतच शक्य आहे, असा कांहीं तत्त्वज्ञांचा दावा आहे. परंतु भौतिक ज्ञानांतहि प्राग्-अनुभव कोटी कसे अंतर्भूत असतात, हें आपण पाहिलेंच आहे. विशेषतः भौतिक ज्ञानाचा केवळ प्राण असा कार्यकारणनियम प्राग्-अनुभव कोटीच आहे. त्यापलीकडे त्याला पुरावा नाहीं हें स्पष्टच झाले आहे. प्राग्-अनुभव कोटींची प्रचाराति जर विश्वासार्ह तर भौतिक ज्ञानापलीकडीची पारमार्थिक अशी सत्य, शिव, सौंदर्य ह्यांची अनुभूति तेवढी विश्वासार्ह कां न मानावी?

कांहीं तत्त्वज्ञानी वर निर्देशिलेल्या भौतिक शास्त्रज्ञांच्याहि पुढे जातात. त्यांच्या मतें मानवी बुद्धीचें खरें कार्य म्हणजे माणसाची इच्छा कशी पूर्ण करावी हें होय. एखादी घटना किंवा परिस्थिति माणसाच्या पुढे उभी राहिली म्हणजे बुद्धीला पहिल्यांदा ती घटना किंवा परिस्थिति साकल्येंकरून इच्छापूर्तीला कशी अनुकूल आहे हें चटकन् उमगते. नंतर त्या घटनेचें किंवा परिस्थितीचें पृथक्करण व ठेद पाडून आपल्यास अनुकूल असा ती अर्थ लावते. सत्य ही सत् वस्तु नाहीं; इच्छापूर्तीला जें अनुकूल तें सत्य व जें प्रतिकूल तें असत्य अशी सत्यासत्यतेची व्याख्या होय.

ह्या विचारसरणींत दोन दोप दिसतात. समोरची वस्तु जर मीं घोडा म्हणून ठरविली व माझ्या शेजारच्या माणसानें वाघ म्हणून ठरविली तर कोण वरोवर व कोण चूक हा प्रश्नच उद्दृवत

नाहीं. दोघेहि आपापत्या इच्छेप्रमाणे वरोवर आहेत, असें मानणे प्राप्त होतें. दुसरें असें कीं, मानव आपली इच्छापूर्तीच शोधतो हें खरें असेल. परंतु समोरचा प्राणी वाघ नसून घोडा आहे, हें त्याच्या हिताचें असले म्हणून वाघाचा घोडा होत नाहीं.

*Introduction to Modern Philosophy—C. E. M. Joad
(World's Manuals), Pp. 86-88.*



सौंदर्य ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना ?



सत्यापेक्षां सौंदर्य ही अनात्मिक नसून आंतरिक व व्यक्तिगत भावनेचा व्यापार होय असे समजाणे अधिक सयुक्तिक दिसते. पण सौंदर्य जर आंतरिक व व्यक्तिगत असते, तर चित्रकार, कवि व संगीतकार ह्यांच्या लाच लाच कृती पिढ्यान् पिढ्या सौंदर्याची प्रचीति कशी देऊ शकतात ? सभोवतालच्या विश्वांत जर सौंदर्य अभिन्नत्वाने भरलेले नसते, तर प्रत्येक व्यक्तींत जी सौंदर्योपासक वृत्ति आढळते, ती दिसून येती ना. शिवाय सौंदर्य फक्त भावनाजागृति करते, व ते भावनागम्यच आहे असे मानणे सयुक्तिक नाहीं. त्यांत वौद्धिक जाणिवेचाही वराच अंश असता.

चित्र म्हणजे अनेक रंगांची, आकृतींची वेरीज नव्हे. संगीत म्हणजे अनेक नादांचे मीलन नव्हे. लाचप्रमाणे सौंदर्याची जाणीव म्हणजेच सौंदर्य नव्हे. मनुष्यप्राणी विलयास गेला तरी प्रातःकालचे वा संव्यासमयाचे सौंदर्य ल्यास जाणार नाहीं.

संगीतकार, चित्रकार वैरोंचे विश्व आणि कर्वींचे विश्व निराळे दिसते. कवितेंत शब्दयोजना असते. अगदीं ‘निरर्थक’ काव्य घेतले तरी त्यांतल्या शब्दांना कांहीं तरी अर्थ अभिप्रेत असतोच. अर्थ म्हटला म्हणजे जड आणि जीव ह्यांना सांधणारे अनुभव आलेच. सारांश, कर्वींचे विश्व स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध नसून काव्य हें त्या विश्वाच्या पलीकडच्या अर्थांचे आविष्करण करण्याचे साधन होते.

Matter, Life & Value—C. E. M. Joad (Oxford University), Pp. 265-309; 392-413.

Return to Philosophy—C. E. M. Joad (Faber & Faber), Pp. 155-162.

शिव ही अनात्मिक सत् वस्तु कीं आंतरिक आत्मवंचना :



माणसांत सत्य आणि सौंदर्य ह्यांचा जसा ध्यास आढळून येतो तसाच शुभ किंवा शिव ह्याचाहि ध्यास आढळतो.

सत्य आणि सौंदर्य ह्यांच्या मानानें शिव केवळ समाजोद्भवच आहे. जगाच्या पाठीवर निदान दोन माणसें तरी असल्याशिवाय शिव आणि अशिव ह्यांमध्यें निवड करण्याचा प्रसंगच येणार नाहीं. कल्पना-विचार प्रकट करण्याचे साधन भापा, वात्सल्याची जी भूमि ते कुटुंबसंवंध, आत्मौपम्य भाव प्रसरणारीं समाजवंधनें हीं सर्व समाजांतच शक्य आहेत—अरण्यांत नाहींत. तेव्हां शिव किंवा शुभ अशी सत् वस्तु असेल, तर समाजव्यवस्था त्यास अनुकूल आहे, म्हणूनच त्याचें अस्तित्व शक्य आहे. समाज म्हणजे व्यक्तिकलह, वर्गकलह आणि देशकलह एवढाच अर्थ असेल तर, शिव किंवा शुभ ह्या सत् वस्तुना जगांत जागा नाहीं खास.

शिव हें सुखाचें साधन होऊं शकत नाहीं. तसें असतें तर शिव आणि सुख ह्यांत भेद करण्याचें कारण उरलें नसतें. आचरणाला घडलेली कारणे किंवा त्यांपासून निष्पत्त झालेले परिणाम ह्यांवरूनहि शिवाची परीक्षा होत नसते. शिव हें समाजावलंबी असलें तरी शुभ आणि अशुभ ह्यांची निवड करणारे आत्मस्वातंत्र्य ल्यास जात नाहीं. शिवाकारितांच शिव ही आचरणाची खरी कसोटी होय.

Matter, Life & Value—C. E. M. Joad (Oxford University), Pp. 310-324.

Appearance & Reality—F. H. Bradley (Oxford, Clarendon Press), Pp. 174-180.

The Elements of Ethics—J. H. Muirhead (John Murray, London), Pp. 167-187.

नृशंसता, कुरूपता व असत्य ह्या सत् वस्तु आहेत काय ?



सत्य, शिव आणि सांदर्दय ह्यांच्या साहचर्यानेच नृशंसता, कुरूपता आणि असत्य ह्यांचा अनुभव येतो हे कव्रूल करणे भागच्च आहे. ज्या जगांत विषमता आणि निर्वृणता आहे, त्या जगाचे कर्तृत्व ईश्वराकडे लावणे वरोवर नाहीं हे शंकराचार्यानीं खंडनासाठी मांडलेले मृत्र प्रख्यातच आहे.

कित्येक जिज्ञासूंच्या मते एका वाजूला सत्य, सांदर्दय आणि शिव आणि दुसऱ्या वाजूला असत्य, कुरूपता, नृशंसता असा भेद करण्याचे कारणच नाहीं. आपली जी कांहीं भूक किंवा तृष्णा असेल तिचे शमन करणे हाच जीवनाचा इत्यर्थ. जीवितमूळ्ये सर्व काविकल्पना होत. ह्यांपैकीं कांहीं जिज्ञासूना सर्व भुका व तृष्णा ह्यांचा उगम मानवी जठरांत आढळतो ! कांहींना त्या सर्व जीवनासक्तिमूळ वाटतात. एवढाच काय तो फरक !

सत्य-असत्य, शिव-अशिव, सांदर्दय-कुरूपता हीं द्वंद्वे निवारण्याचे तीन मार्ग संभवतात. वरे आणि वाईट हा भेद केवळ भ्रममूळक आहे ही अद्वृती विचारसरणी पहिल्यांदा सुचते. ह्या अद्वृतवादांत मोठी उणीव अशी भासते कीं, त्यांत नीतिशास्त्राचा संभवच नाहीं. व्यावहारिक पातळीवर नीतिशास्त्र संभवतें; परंतु पारमार्थिक पातळीवर व्यवहार ही माया ठरते हे तत्त्वज्ञान समाधानकारक वाटत नाहीं. दुसरा मार्ग म्हणजे वाईटावरोवर संघर्ष करूनच शिव जन्माला येते, असे मानणे होय. परंतु शिव म्हणजे फक्त वाईटाची हकालपट्टी ही व्याख्या शिवोपासकास पटेल असे

वाटत नाहीं. शिव ही सत् वस्तु आहे, नुसत्या अभावाचें आस्तित्व नव्हे, असें पुष्कळांस पटेल. शिव आणि नृशंसता हें सृजनशील विकासाच्या वाटेवरचें द्वंद्व आहे. विकासप्रक्रियेचा तो अपरिहार्य मार्ग आहे, ही तिसरी विचारसरणी होय.

Good & Evil—C. E. M. Joad (Faber & Faber),
Pp. 70-91.

शिवाची कसोटी : (१) महाजन- वा महाग्रंथअधिकारवाद



समाजाच्या कांहीं अवस्थात, विशेषतः वाल्यावस्थेत, महापुरुप अथवा महाग्रंथ जें कांहीं म्हणतात, तें शिरसावंद मानून, त्याप्रमाणे वर्तन करणे हेच शिव समजले जाते. ह्या अधिकारपूजेस दोन आक्षेप घेतां येण्यासारखे आहेत. एक—महापुरुप काय किंवा महाग्रंथ काय, सारे एका विशिष्ट कालानें व परिस्थितीनें परिमित झालेले असतात. युरोपांतील जेसुइट व आपल्याकडील शास्त्री-पंडित महाग्रंथांतील शब्दांची ओढाताण करून, त्यांचा अर्थ वदलून पाहतात हा या अडचणींचा चांगलाच पुरावा आहे. वालविवाह, जातिभेद, अस्पृश्यता, विधवाविवाहप्रतिवंध ह्या संदर्भात महापुरुप व महाग्रंथ कालपरिस्थितीला अनुसरून कसे अपुरे पडतात ह्याचा आपणांस प्रत्यर्हीं अनुभव येतच आहे.

दुसरी अडचण अशी दिसते कीं, जो माणूस आत्मस्वातंत्र्य भोगतो, त्यालाच नीति-अनीति असा भेद करणे शक्य आहे. आई-वाडिलांचा अधिकार लहान मुलांना शुभ असतो, कारण त्यांना आत्मस्वातंत्र्याची जाणीव व ज्ञान असणे शक्य नसते. आत्मज्ञान व आत्मस्वातंत्र्याची जाणीव असलेल्या प्रौढ माणसांस, लहान मुलांची शुभाची व्याख्या लावणे योग्य होणार नाहीं. ह्यावर कोणी असें म्हणेल कीं, अधिकार शिरसावंद व इतर मार्ग त्याज्य मानणे ही स्वपसंती म्हणजे आत्मस्वातंत्र्य नव्हे काय? ह्याला उत्तर एवढेच कीं, प्रत्येक पराक्षेच्या वेळीं, आणि सर्व काळीं जो माणूस दुसऱ्यांची अधिकारवाणीच प्रमाण मानतो तो

आत्मस्वातंत्र्य भोगीत नाहीं. तो आत्मस्वातंत्र्याचा नाश करतो. कधींकाळीं एखाद्या प्रसंगीं आपवावयाचा आश्रय केला तर ती गोष्ट निराळी.

The Elements of Ethics—J. H. Muirhead (John Murray, London), Pp. 71-77.

शिवाची कसोटी : (२) सदसद्विवेकबुद्धीचा कौल



कांहीं लोकांच्या मते नीति-अनीतीच्या पेंचप्रसंगीं प्रत्येकाच्या अंतर्यामीं असलेली सदसद्विवेकबुद्धि आपले मार्गदर्शन अचूक करू शकते. सदसद्विवेकबुद्धि हा प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे. काळा रंग काळा कां व तांवडा रंग तांवडा कां, अशी पृच्छा करणे अप्रयोजकतेचे लक्षण होय. तसेच सदसद्विवेकबुद्धि कर्म-अकर्म कसें ठरविते हा प्रश्नदेखील अप्रयोजकच होय.

सदसद्विवेकबुद्धीला सर्वाधिकारी समजण्यांत एक मोठी अडचण दिसते. ह्या शर्कीचे पृथक्करण केले तर ती एकजिनसी नमून, दोन द्रव्यांची वनलेली आढळते. एक तर निचे निकाल कांहीं अशीं बुद्धिमूल असतात. माध्यकवाधक प्रमाणानुसार असले तरच ते आपणास ग्राह्य वाटतात. परंतु बुद्धीवरोवर तिच्या निकालांत भावनांचाहि अंश असतो. जोंपर्यंत बुद्धि आणि भावना ह्यांचा मिळाफ असतो तोंपर्यंत सदसद्विवेकबुद्धीची वाणी ईश्वरवाणीसारखी निर्विवाद वाटते. परंतु जेव्हां बुद्धि आणि भावना ह्यांची झुंज लागते, तेव्हां सदसद्विवेकबुद्धीचा कौल मिळतच नाहीं. भावना अर्जुनाला वजावीत होती कीं गुरु आणि नातलग ह्यांचा वध करणे हें निय होय. बुद्धि असें सांगत होती कीं सत्याच्या पक्षाकरतां युद्ध करणे श्रेयस्कर आहे. भावना आणि बुद्धि ह्यांचे द्रुंद्र उपस्थित झाले म्हणूनच गीता अस्तित्वांत आली.

दुसरी अशी अडचण दिसते कीं ही दैवी शक्ति जर सार्वत्रिक आहे तर त्याच चालीरीती निरनिराळ्या काळीं व निरनिराळ्या

देशांत प्रशंसनीय आणि निपेधार्ह कशा समजल्या जातात : गुलामगिरी, मानवबली, यज्ञयाग वैरे ह्या अडचणींची उकृष्ट उदाहरणे होत. ह्यावर असें उत्तर संभवतं की, एखादी विशिष्ट चाल योग्य कीं अयोग्य हें सदसद्विवेकबुद्धीने निर्णीत होत नसलें, तरी वरेंवाईट हा सामान्य भेद तरी ही बुद्धि दर्शविते कीं नाहीं ? हें उत्तर समाधानकारक नाहीं. शुभ आणि अशुभ आहे. परंतु तें प्रत्येक वेळीं ठरविण्याचा मानदंड तिसराच कांहीं तरी आहे, अशी ह्यामुळे स्वमुखानेंच कबुली दिल्यासारखे होतें. तो मानदंड कोणता हा प्रश्न उरतोच.

The Elements of Ethics—J. H. Muirhead (John Murray), Pp. 77-94.

शिवाची कसोटी : (३) सुखवाद



चार्वाक-ग्रीक कालापासून तो आजतागायत कर्म-अकर्माची कसोटी शुभ-अशुभ नसून अधिक सुखकारक कीं कमी सुखकारक ही आहे असें एक मत प्रचलित आहे. प्रत्येक मनुष्य आप-आपल्या सुखाच्या शोधांत असतो. कर्म-अकर्माची वर्गवारी लावावयाची, ती केवळ सुखाचें माप जास्त कीं कमी ह्यावरच लावावयाची असते.

ही सुखाची कसोटी जशी व्यक्तीला, कर्म-अकर्म कोणतें हें निश्चित करण्याकरतां लावावयाची त्याप्रमाणेंच ती समाजकार्यानाहि लावावयाची असते. सुखोपभोगाच्या दृष्टीने सर्व माणसें समान होत ! तेव्हां जास्तीत जास्त माणसांना जास्तीत जास्त सुख कसें मिळेल ही सामाजिक कर्म-अकर्माची कसोटी होय. किंवहुना, कायद्याची सक्ति, निसर्गाची सक्ति, राजसत्तेची सक्ति, समाजमताची सक्ति, धर्माची सक्ति ह्या सर्व प्राह्य अथवा नीतिधर्मानुसार कां, तर त्या सर्व माणसांना स्वतःचें व सर्व समाजाचें सुख प्राप्त करून देतात म्हणून !

ह्या मुख्यादावर पहिला आक्षेप सुचतो तो असा कीं, सुखा-सुखामध्ये कमी-अधिक असा केवळ मापाचाच फरक असतो कीं अधिक सात्त्विक, कमी सात्त्विक, वरच्या दर्जाचें, कमी दर्जाचें असाहि गुणभेद असतो ? सुखवाद खरा म्हणावयाचा तर कमी-अधिक एवढाच फरक मान्य करणे भाग पडते. गुणभेद मान्य केला तर सात्त्विक, राजस व तामस कोणत्या कसोटीने ठरविणार,

हा पुढचा प्रश्न उपस्थित होतो व सुखाची कसोटी लुळी पडते. खातेन्यांत समाधानानें लोळणाऱ्या दुकरापेक्षां, असंतुष्ट सॉक्रेटिस पत्करला असे जेव्हां मिळनें लिहिले, तेव्हां सुखांत गुणभेद आहे अशी कवुली देऊन आपल्या सर्व नीतिशाखाची इमारत त्यानें स्वहस्तानें पाडून टाकली !

असा विचार केला म्हणजे सुखवादाची एक गोम लक्षांत आल्याशिवाय राहात नाहीं. प्रत्येक कर्मापासून मिळते तें सुख होय. मनुष्याच्या साकल्येंकरून वर्तनानें, म्हणजे पर्यायानें त्याच्या शीलापासून उत्पन्न होते ती आत्मतुष्टि होय. पुष्कळ वेळां एखाद्या विवक्षित कर्माचा आपणांस मोह पडतो. परंतु दूरतः व एकंदर मानसिक पिंडाच्या दृष्टीनें तें त्याज्य वाटते. केवळ सुखवादाच्या दृष्टीनें असा भावना व प्रज्ञा ह्यांचा विरोध असणेंच शक्य नसते. कारण सुख हें केवळ भावनामूळ आहे, आणि प्रज्ञा हा फक्त जास्त सुखाचा मार्ग कसा सांपडतो हें दाखविणारा दीप आहे.

सुखवादाची ह्यापेक्षांहि मोठी गोम आहे ती पुढेच. प्रत्येक माणूस जास्तींत जास्त सुख मिळविण्याच्याच नेहमीं प्रयत्नांत असतो, हें समजण्यासारखें आहे. परंतु इतरांच्या सुखाचा नाश करून, स्वतःच्याच सुखांत माणसानें भर कां टाकूं नये, ह्याचें सुखवाद उत्तर देऊं शकत नाहीं. त्याच्याहि पलीकडे आई मुलाच्या सुखाकरितां किंवा भर्तीतें वेदावलेला साणूस धर्माकरितां आपले प्राण वेंचण्यास कां तयार होतो, ते सुखवादावरून समजत नाहीं. कांहीं सुखवादी गद्दी मुलाकरितां, धर्माकरितां, देशाकरितां हाल सोसणे व प्रसंगीं प्राण देणे सुखावह वाटते, अशी परार्थाची मीमांसा करण्यास कन्वरत नाहोत. परंतु हा केवळ तर्कटीपणाच होय. हाल सोसणे किंवा प्राण देणे हें सुखावह

असणे कसें शक्य आहे? देशाकरितां, धर्माकरितां, वालकांकरित हाल सोसण्याचें घ्येय अथवा कल्पना सुखकारक असणे शक आहे. सुख हेच घ्येय व घ्येयाचें सुख, ह्या दोन गोष्टी अगद निराळ्या आहेत.

ह्यांतून सुखवादानें, मानसशास्त्राला एक विशिष्ट कलाटण देऊन, आणखीहि एक पळवाट काढण्याचा जो प्रयत्न केला त नमूद करण्यासारखा आहे. कंजूप माणूस योग्य कारणाकरितां प्रथ प्रथम पैसा गोळा करू लागतो. परंतु पुढे पुढे पैसा हें साध आहे, ह्या गोष्टीचा विसर पडून त्याचा पैशावरच लोभ जडतो : पैसा हेच त्याचें साध्य होतें. त्याचप्रमाणे देश, धर्म, वालक ह्यांच्या वरील प्रेमाची कथा असावी. प्रेमाला मानसिक विकृतीच्या जोडीर नेऊन वसविण्याचें हें मानसशास्त्र फारच थोड्या माणसांर पटेल.

तथापि ह्यावरून एक महत्वाचा मुद्दा मात्र चांगला सिद्ध होतो. सुख किंवा समाधान हें नुसतें, जडसृष्टिमूलक नाहीं माणसाची तृष्णा किंवा लालसा माणूस स्वतःच बनवीत असतो कोणतीहि एखादी उपभोगलालसा घेतली तर, माणसाचा आत्म म्हणा किंवा शील म्हणा, त्यांत प्रतिविनिवित झालेले दिसतें. एकाच परिस्थितींत दोन माणसें अगदीं परस्परविरुद्ध आचरण करतात ह्याचें गुह्य त्यांच्या मानसिक पिंडांत आढळतें.

Return to Philosophy—C. E. M. Joad (Faber & Faber), Pp. 51-64; 97-104.

शिवाची कसोटी : (४) इंद्रियसंयम(दमन)वाद



माणसाला प्रज्ञा आहे. म्हणून माणसाला आत्मस्वातंत्र्यहि आहे. इतर प्राण्यांप्रमाणे मानवी जीवन म्हणजे केवळ इंद्रियतृष्णेची पूर्ति नव्हे. इंद्रियतृष्णा आणि प्रज्ञा ह्यांच्या लढ्यांत प्रज्ञेचा जेव्हां जेव्हां विजय होतो तेव्हांच माणसाचा माणूसपणा सिद्ध होत असते. प्रत्येक व्यक्तीला प्रज्ञा आणि आत्मस्वातंत्र्य असल्याकारणाने जें सर्व विश्वाला हितकारक तेंच प्रत्येक व्यक्तीला उचित असाच निर्वाळा प्रत्येक व्यक्तीची प्रज्ञा देत असते. सुखवादाचा मोठा दोष म्हणजे त्यांत कर्तव्य आणि सुखेच्छा असा भेदच उरत नाहीं. जास्त सुख मिळत असेल तेंच कर्तव्य आणि तेंच ग्राह्य कर्म. इंद्रियसंयमवादाप्रमाणे कर्तव्य करणे हीच नीतीची कसोटी होय. त्यांतच माणसाला आत्मस्वातंत्र्याची प्रतीति येते.

ह्या विचारसरणीत इंद्रियतृष्णा ही नेहमीं गौणच असते असा जो सूर निघतो तो तिचा मोठा दोष होय. देहभावांत प्रेम, दया, धैर्य ह्यांचाहि अवगुणांवरोवरच अंतर्भाव होतो ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. सर्वच देहभावांना गौण व त्याज्य ठरविले म्हणजे संन्यास, हठयोग वैगेरे ध्येये डोकावूं लागतात. देहाला दंडूं नये व लाढावूंहि नये हा गौतमबुद्धाचा उपदेश फार मार्मिक आहे. एवढेच नव्हे तर इंद्रियतृष्णा जोंपर्यंत जागृत आहेत तोंपर्यंतच कर्तव्यबुद्धीचें अस्तित्व अशी एक विलक्षण समस्या ह्या दाव्याच्या मुळाशीं आढळते. कर्तव्यबुद्धीला स्वतंत्र असे अस्तित्वच दिसत नाहीं. मनुष्याच्या मानसिक पिंडाचे तृष्णा आणि

प्रज्ञा असे दोन स्वतंत्र भाग कल्पिल्यामुळे हा घोटाळा उद्भवलेला आहे. सुखवादानें माणूस म्हणजे केवळ इंद्रियतृष्णाच असा दावा मांडला आहे. इंद्रियसंयमवादानें माणूस म्हणजे प्रज्ञा व तृष्णा ह्यांचा सतत झगडा असा निर्वाळा दिला आहे.

Matter, Life & Value—C. E. M. Joad (Oxford University), Pp. 369-375.

The Elements of Ethics—J. H. Muirhead (John Murray), Pp. 126-140.



शिवाची कसोटी : (५) विकासवादी सुखवाद



त्राणिशास्त्रांत विकासवादाचें राज्य प्रस्थापित झाल्यावर ती विचारसरणी नीतिशास्त्रास देखील लागू करण्याचा साहजिकच व्यतीन झाला. समाज म्हणजे एक एक व्यक्तीची नुसरी गोलावेरीज नव्हे हें विकासवादी लोकांनीं चांगले स्पष्ट केले. भापा, आचारविचार, नीतिधर्मकल्पना ह्या सर्व माणसाला समाजाचा घटक म्हणून प्राप्त होतात. समाजांत माणूस वाढतो, म्हणूनच त्याला माणुसकीचे वरेवाईट गुण लागतात. शरीरे पृथक् पृथक् पण मानसपिंडांतील द्रव्ये तींच.

समाजांसमाजांमध्ये संघर्ष होतो, सभोवतालच्या वातावरणाशीं झगडावें लागतें, म्हणून एका पातळीवरून उच्च अशा दुसऱ्या पातळीवर समाज प्रगति करूं शकतो. नीतिअनीतीच्या कल्पना, सामाजिक आचारविचार वैगेरे कां व कसे वदलतात ह्याचा निरनिराळ्या पातळीवरचे समाज अवलोकन केले म्हणजे आपोआप उलगडा होतो. जिला आपण सदसद्विवेकबुद्धि म्हणतों ती समाजाच्या प्रगतीच्या पातळीप्रमाणे निरनिराळीं रूपे धारण करीत असते. ज्याला सुखवादी सुख म्हणतात तें व्यक्तीच्या व समाजाच्या कर्तृत्वक्षमतेचा परिणाम असतो, कारण असूं शकत नाहीं. सुखाच्या अनुभवानें व्यक्तीची व समाजाची कर्तृत्वशक्ति वाढते हें सुखाचे कार्य होय.

वास्तविक पाहतां विकासवादी लोकांनीं विकास आणि सुखाचा उल्कर्ष ह्यांची सांगड घालण्याचें काहींच कारण नाहीं. विकासाच्या

मार्गवर सुखाची वाढ होतेच ह्याला पुरावा कोणता ? विकास हा अधिकाधिक पूर्णत्वाकडे नेतो हें सिद्ध करण्यास तरी पुरावा कोणता ? माणसानें सभोवताळच्या परिस्थितीशीं मिळते घेण्याएवजीं परिस्थितीलाच आपल्या उद्दिष्टप्रमाणे नमते घेण्यास लावणे हीच इतिहाससिद्ध प्रवृत्ति आहे. माणसाचे जडसृष्टीवरील साम्राज्य दिवसे-दिवस वाढत असल्याकारणानें त्याला आपलीं नैतिक व सामाजिक घ्यें स्वयंबुद्धीनें व आत्मस्वातंत्र्यानें निर्माण करतां येतात.

The Elements of Ethics—J. H. Muirhead (John Murray), Pp. 144-162.

The Psychology of Society—Morris Ginsberg Methuen & Co.), Pp. 48-69.

शिवाची कसोटी : (६) अंतिम साध्य



पर्यायानें सामाजिक सुव्यवस्था हें अर्जुनाचें साध्य होतें. भारतीय युद्ध, अनीतिमान कौरवांचा पाढाव, हा त्याचा हेतु होता. त्या भारतीय युद्धाचा परिणाम मात्र पांच पांडवांखेरीज इतर सर्व मानवांचा संहार होण्यांत होणार असें स्पष्ट दिसत होतें. समाजच रसातलाला गेल्यावर सामाजिक न्याय अथवा सुव्यवस्था कोणाकरितां ? हेतु आणि साध्य ह्यामध्ये विरोध असला तर नीतीचा नाश होणे किती अपरिहार्य होतें ह्याचें हें उल्कण्ठ उदाहरण दिसतें.

कर्मकर्माची नीति साध्यावरून ओळखायची कीं कार्यकर्त्याच्या हेतूवरून ओळखायची ? ह्याला उत्तर असें आहे कीं साध्य आणि हेतु ह्यामध्ये विरोध कल्पिणेच तर्कशुद्ध नाहीं. साध्याचा अंतर्भव हेतूमध्ये नेहमीं आलेलाच असतो. जेव्हां माणूस एखादें साध्य ढोक्यांपुढे ठेवतो तेव्हां साध्याच्या मार्गावरील सर्व अडचणींची व अनुभवांची त्याला कल्पना असतेच—निंदान असावयाला हवी. शिवाचा मानदंड जितका साध्याला तितकाच विनाश लागू असतो.

मुलाचें कल्याण हें पित्याचें साध्य असतें. त्याला शिक्षा करणे, त्याला शारीरिक दंड भोगावयास लावणे हा हेतूचा महत्त्वाचा भाग असतो. परंतु दंडामुळे जर मुलगा गमावला तर हेतु चांगला म्हणून वाप निर्दोषी ठरेल काय ? समबुद्धीनें समाजच नष्ट करणारा अर्जुन नीतीचा कैवारी ठरेल काय ? शारीरदंड किती

व कसा करावा हें देखील साव्याचा अविच्छिन्न भागच समजला पाहिजे.

साध्याविषयीं भावना किंवा तृष्णा उत्पन्न ज्ञात्याशीशाय कर्माकर्माचा प्रश्नच उद्भवत नाहीं. निष्काम कर्म हें मानसिक दृष्ट्या परस्परविरोधी शब्द आहेत. इच्छाशक्तीचा जन्म काहीं अंदीं भावनेच्याच ठायीं असतो. संगविरहित कर्म केवळ समतावुद्भावेन करावें असें प्रतिपादन करणाऱ्या कृष्णांचे मानसशास्त्र निर्दोष दिसत नाहीं. परंतु कर्म-अकर्म हे फक्त भावनामूलच नमून त्यांत प्रज्ञेचाही तेवढाच भाग असतो हें दृष्टीआड करणें योग्य नाहीं. भावना आणि प्रज्ञा ह्यांचा मिलाफ झाला नाहीं तर कर्म-अकर्म-इच्छाशक्तीच लुळी पडते.

आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, साध्यें समाजाचें अस्तित्वच नव्हे तर समाजाची मान्यता गृहित धरूनच वनत असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणें, शरीरानें प्रत्येक व्यक्ति पृथक् पृथक् असली तरी व्यक्तीची मानसिक ठेवण जर आपणास वृष्टिगोचर असती तर शारीरिक पिंडाप्रमाणेंच ती ठेवण सामाजिक अशा पिंडावरहुकूम कशी घडलेली आहे तें पटलें असतें. युगकर्ते पुरुषदेखील आपल्या युगाच्या परिस्थितीशीं नव्बद टक्के तरी समरस झालेले आढळतान.

पुष्कळदां व्यक्ति, गट व समाज ह्यांचा विरोध व कलह अनुभवास येतो. परंतु विचारांतीं तो विरोध व्यक्तीचा व गटाचा कोता आत्मा आणि विशाल आत्मा ह्यांचा झगडा आहे, असें आढळतें. कुटुंब, धार्मिक पंथ, आर्थिक संस्था वैगरेंचा आदर्श समाजस्थितींत विरोध येणे शक्यच नाहीं.

म्हणून आत्मत्याग अथवा संन्यास म्हणजे मनुष्यसमाज सोडणे हिमालयांत जाणे असें नव्हे. आपलें संकुचित असें जें ‘स्व’

आहे तें वाढवीत वाढवीत सर्वभूतहितरत होणे हा खरा संन्यास होय. हिमाल्यांत जाणारा संन्यासी आपली प्रज्ञा अत्युच्च शिखरीं नेऊं शकेल. परंतु भावनांचा न्हास व शेवटीं नायनाट होणे हा स्वांभुदय खास नव्हे.

Ethical Studies—F. H. Bradley

(Oxford, Clarendon Press), Pp. 58-81.

The Elements of Ethics—J. H. Muirhead

(John Murray), Pp. 251-270.

जड, जीव, सत्य, सौंदर्य, शिव



जड आणि मानस ह्यांपैकीं एकाचा दृसन्यांत अंतर्भाव करणें अथवा दोहोंच्याहि पलीकडची सत् वस्तु शोधणे किंती कठीण आहे तें आपण पाहिलेच आहे.

सत्य, शिव आणि सौंदर्य हीं एकाच सत् वस्त्रांची उपांगे असावीं हें सिद्ध करणे तितकेंच कठीण आहे. पर्यायानें माणसाचे मन भावना, प्रज्ञा आणि इच्छाशक्ति अशा त्रिविध स्वरूपांनीं कां अनुभूतीस येतें हाच प्रश्न येयें निराळ्या स्वरूपानें पुढें आलेला आहे. त्रिविध स्वरूप असले तरी मानस अखंडच आहे हें जसें खरें तसेंच सत्य, सौंदर्य आणि शिव ह्यांचें अंतिम स्वरूपहि एकच असणे शक्य आहे.

*An Outline of Philosophy—Bertrand Russell
(Allen & Unwin), Pp. 303-312.*

